

शास्ते

यहूदाची कनान्यांवर चढाई

१ यहोशबा वारला. त्यानंतर इम्राएल लोकांनी परमेश्वराची प्रार्थना केली. ते म्हणाले, “कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यापैकी कोणत्या वंशाच्या लोकांनी प्रथम चढाई करावी?”

२ परमेश्वर इम्राएल लोकांना म्हणाला, “यहूदाच्या वंशातील लोकांनी प्रथम जावे. हा प्रदेश ताब्यात घेण्यास मी त्यांना मदत करीन.”

३ यहूदाच्या लोकांनी शिमोनच्या वंशातील आपल्या बांधवांकडे मदतीची मागणी केली. ते म्हणाले, “परमेश्वराने आपल्या सर्वांना जिमीनीत हस्सा द्यावचे अभिवचन दिले आहे. आमची जमीन ताब्यात घेण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली तर तुम्ही जमीन ताब्यात घ्ययला आम्ही तुमच्या मदतीला येऊ.” तेव्हा शिमोनचे लोक या लढाईत यहूदी लोकांना साथ द्यायला तयार झाले.

४ परमेश्वराच्या मदतीने यहूदाच्या लोकांनी कनानी अणि परिजी यांचा पराभव केला. बेजेक नगरात यहूदाच्या लोकांनी दहा हजार माणसे मारली. बेजेकचा राजा त्यांच्या हाती आला. त्याच्याशी ते लडले. तसेच कनानी व परिजी यांना पराभूत केले.

५ बेजेकच्या राजाने पळून जायचा प्रयत्न केला. पण यहूदाच्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या हातापायाचे अंगठे तोडले. ^६ तेव्हा तो राजा म्हणाला, “मी आतापायंत सतर राजांच्या हातापायांचे अंगठे कापले आहेत. मी ताटावाहेर टाकलेले अन्न त्यांना वेचून खावे लागत होते. त्या राजांवोबर मी ज्या गोटी केल्या त्याबद्दल परमेश्वराने मला परतफेड केली आहे.” यहूदाच्या लोकांनी मग त्या बेजेकच्या राजाला यशश्वरम येथे नेले. तेथेच तो मरण पावला.

६ यहूदाच्या लोकांनी यशश्वरमचाही युद्धात पाडाव केला. ते ताब्यात घेतले. तलवारींचा वापर करून त्यांनी तेथील लोकांना कापून काढले. नंतर शहराला आग लावली. ^७ यहूदाचे लोक पुढे डॉगराळ प्रदेशात, नेगेबमध्ये तसेच पश्चिमकडील डोंगराळ पायथ्याशी राहणाऱ्या आणखी काही कनानी लोकांवर चढाई करून गेले. ^८ मग हेत्रोन (म्हणजेच पूर्वीचे किर्याथ-आर्बा) या शहरात राहणाऱ्या कनानी लोकांशी यहूदांनी लढाई केली. शेशव, अहीमन आणि तलमय या तिंदांना यहूदांनी पराभूत केले.

कालेब आणि त्याची मुलगी

११ येथेन निघन यहूदाचे लोक पुढे दबीर येथे राहणाऱ्यांवर चाल करून गेले (दबीरचे नाव पूर्वी किर्याथ-सेफर असे होते.) ^{१२} यहूदाच्या लोकांनी उठाव करण्यापूर्वी कालेब त्यांना म्हणाला, “किर्याथ सेफरचा पाडाव व्हावा अशी माझी इच्छा आहे. जो कोणी युद्धात हे नगर घेईल त्याला मी माझी मुलगी अखसा देईन, ती त्याची पत्नी होईल.”

१३ कालेबला कनाज नावाचा धाकटा भाऊ होता. त्याचा मुलगा अथनिएल. अथनिएलने किर्याथ-सेफर नगर कावीज केले. तेव्हा कालेबने अथनिएलशी अखसाचा विवाह करून दिला.

१४ ती अथनिएल जवळ राहायला गेली. अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी थोडी जमीन मागायला सांगितले. ती आपल्या वडीलांकडे गेली. ती जेव्हा गाढवावरून उत्तरली तेव्हा कालेबने तिला विचारले, “काय झाले?”

१५ अखसा वडीलांना म्हणाली, “मला आपीर्वाद द्या. मला तुम्ही नेगेबमधील कोरडे वाळवंट असलेली जमीन दिली आहे. तेव्हा पाणी असलेली अशी काही जमीन मला द्या.” तेव्हा कालेबने तिला हवेतसे वरच्या व खालच्या बाजूचे झारेही दिले.

१६ केनी लोकांनी खजुरीच्या झाडांचे नगर (म्हणजेच यरीहो) सोडले. ते यहूदा लोकांना सामील झाले. ते यहूदाच्या वाळवंटात तेथील लोकांवरोबर राहू लागले. अराद नगराजवळ नेगेबमध्ये हे ठिकाण आहे. (केनी हे मोशेच्या सासऱ्याच्या वंशातील लोक होते.)

१७ काही कनानी लोक सफात नगरात राहात होते. तेव्हा यहूदा अणि शिमोनच्या लोकांनी या कनान्यांवर हल्ला केला. त्यांनी ते नगर पूर्णपणे उघवस्त केले आणि त्या नगराचे नाव हर्मा ठेवले.

१८ मग गजा व त्यापोवतालची खेडी तसेच अष्कलोन व एकोन ही नगरे व त्यांच्या भोवतालची खेडी हा सर्व प्रदेश यहूदांनी कावीज केला.

१९ या लढाईत परमेश्वर यहूदांच्या बाजूचा होता. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील जमीन घेतली पण खोऱ्यांमधील जमीन घेण्यास ते असमर्थ ठरले. कारण तेथील लोकांकडे लोखंडी रथ होते. ^{२०} हेत्रोन जवळची जमीन कालेबला द्यायची असे मोशेने वचन दिले होते. त्याप्रमाणे ती जमीन कालेबच्या

वंशजांना मिळाली. अनाकच्या तिन्ही मुलांना कालेबच्या लोकांनी तेथून हृषपार केले.

बन्यामीनचे वंशज यरुशलेममध्ये स्थायिक

21बन्यामीनचे वंशज यबूसी लोकांना यरुशलेममधून हुसकावून लावू शकले नाहीत. त्यामुळे आजतागायत ते यरुशलेममध्ये बन्यामीनी लोकां बरोबर राहत आहेत.

योसेफचे वंशज बेथेल ताव्यात घेतात

22-23योसेफच्या वंशातील लोक बेथेल नागरावर हल्ला करावला चाल करून गेले. (बेथेलचे नांव पूर्वी लूज असे होते.) योसेफच्या लोकांना परमेश्वराची साथ होती. योसेफच्या लोकांनी आधी काही हेर बेथेलाला पाठवले. बेथेलचा पाडाव करण्याच्या दृष्टीने त्यांनी टेहेळणी केली. **24**ती करत असताना त्यांना एक माणूस नगरावाहेर येताना दिसला. त्याला ते म्हणाले, “आम्हाला या नगरात जायची गुप्त वाट दाखव आम्ही या नगरावर हल्ला करणार आहोत. तू आम्हाला एवढी मदत केलीस तर आम्ही तुला धळ्का । लावणार नाही.”

25तेव्हा त्या माणसाने हेराना एक गुप्त वाट दाखवली. योसेफच्या लोकांनी बेथेलमधील लोकांना तलवारीने कापून काढले. पण या माणसाला कोणतीही इजा पोचू दिली नाही. तसेच त्याच्या कुरुंवियांनाही त्रास दिला नाही. त्या सर्वांना त्यांनी कोरेही निधून जायला मोकळीक दिली. **26**तेव्हा तो माणूस त्याच्या कुरुंवियासह हत्ती लोकांच्या प्रदेशात गेला व तेथे त्याने एक नगर उभे केले. त्याने त्या नगराचे नाव लूज असे ठेवले आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.

इतर वंशाच्या लोकांची कनान्यांशी लढाई

27बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिदो ही नगरे आणि त्यांच्या भोवतालची खेडी यातही कनानी लोक राहत होते. मनशेशेच्या वंशातील लोक या सर्वांना नगर सोडून द्यावला भाग पाडू शकले नाहीत. आणि त्यामुळे कनानी लोक तिथेच राहिले. त्यानी आपला प्रदेश सोडायचे नाकारले. **28**पुढे इम्प्राएल लोक समर्थ बनले तेव्हा त्यांनी या लोकांना आपले गुलम म्हणून काम करायला लावले. पण कनानी लोकांना शहर सोडून जायला ते भाग पाडू शकले नाहीत.

29एफ्राईमच्या वंशजांच्या बाबतीतही असेच घडले. गेजेर मध्ये कनानी राहत होते. त्यांना एफ्राईमचे वंशज देशातन बाहेर काढू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी लोक एफ्राईम लोकांबाबोर गेजेरमध्ये राहू लागले.

30हीच गोट्या जबुलूनच्या वंशजांच्या बाबतीतही घडली. किंत्रोन आणि नहलोल या शहरामध्ये ही काही कनानी राहत होते. त्यांना जबुलूनचे लोक बाहेर घालवू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी जबुलून लोकांबाबोरच राहिले.

जबुलून लोकांनी त्यांना आपल्या कामांसाठी गुलाम केले.

31आशेर लोकांच्या बाबतीतही हेच झाले. अक्षो, सीदेन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अपीक व रहोब या नगरांमधील लोकांना आशेर यांनी बाहेर काढले नाही.

32कनान्यांना त्यांनी सक्तीने देश सोडायला लावला नाही. तेव्हा कनानी त्यांच्या बरोबरच राहिले.

33नफतार्लीच्या बाबतीत हेच झाले. बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथ येथील लोकांना त्यांनी जबरदस्तीने बाहेर घालवले नाही. नफताली त्या नगरांमधील लोकांबाबोर राहू लागले. तेथील कनानी लोक नफतार्लीचे गुलाम झाले.

34अमोरी लोकांनी दानच्या वंशजांना डोंगराळ भागातच राहाणे भाग पाडले. त्यांना तेथेच राहावे लागले कारण अमोरी त्यांना खाली खोऱ्यात उतरून वस्ती करू देईनात.

35अमोरी लोकांनी हेरेस, अयालोन व शालबीम या डोंगरांमध्ये राहायचे ठरवले. पुढे योसेफचे वंशज जसे आणखी समर्थ बनले तसे त्यांनी अमोर्यांना आपले दास म्हणून कामाला नुंपले. **36**अमोर्यांची सीमा अक्कबीम खिंडीपासून सेलापर्यंत व सेलावरुन पुढे डोंगराळ प्रदेशापर्यंत होती.

बोखीम येथे परमेश्वराचा दूत

2परमेश्वराचा दूत गिलगाल नगरातून बोखीम या नगरात आला. इम्प्राएल लोकांना त्यांने परमेश्वराचा संदेश सांगितला. संदेश असा होतो; “मी तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशापर्यंत तुम्हाला आणले. तुमच्याशी केलेला करार मी मोडणार नाही असे मी तुम्हाला सांगितले होते. **२**त्यामुळे तुम्ही त्या प्रदेशात राहणाऱ्यां लोकांशी करार करू नका. त्यांच्या बेंदी उध्वस्त करा असे मी तुम्हाला स्पष्ट सांगितले होते, पण तुम्ही माझे ऐकले नाही.”

३“म्हणून मी म्हणतो, ‘आता या लोकांना त्यांचा देश सोडून जायला मी भाग पाडणार नाही. तुमच्यापुढे ते समस्या निर्माण करतील. त्यांचा पाश तुमच्याभोवती पडेल. त्यांच्या खोऱ्या देवता जाव्यांप्रमाणे तुम्हाला अडकवून टाकतील.’”

४देवदूताने परमेश्वराचा हा संदेश इम्प्राएल लोकांना एकवल्यावर ते आक्रोश करू लागले. **५**म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्यांनी बोखीम असे ठेवले. बोखीम येथे त्यांनी परमेश्वरासाठी यज्ञ केले.

आज्ञाभंग आणि पराभव

“मग योहेशावाने सर्वांना घरी जायला सांगितले. तेव्हा सर्व वंशांचे लोक आपापल्या वतनाचा ताबा घ्यायला परतले. **७**योहेशावाच्या हयतीत आणि त्याच्या मृत्युनंतर, बडीलधारी मंडळी जिवंत असे पर्यंत इम्प्राएलचे लोक परमेश्वराची उपासना करत होते. या वृद्ध मंडळीनी परमेश्वराने इम्प्राएल

लोकांसाठी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या होत्या. ^८परमेश्वराचा सेवक नूनपुत्र यहोशवा एकशेदहा वर्षाचा होऊन वारला. ^९इग्राएल लोकांनी त्याचे दफन केले. तिशाथ-हेरेस येथे, गाश डोंगराच्या उत्तरेस एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात त्याला मिळालेल्या जमिनीत त्याला त्यांनी पुरले.

¹⁰जुन्या पिढीतील सर्व जण मृत्यु पावल्यानंतर नवीन पिढी पुढे आली. त्यांना परमेश्वराचिंही आणि परमेश्वराने इग्राएल लोकांसाठी काय केले याविषयी काहीही माहिती नव्हती. ¹¹तेव्हा या इग्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशी दुष्कृत्ये केली आणि बाअल या दैवताच्या भजनी लागले. हे निधि कृत्य करताना त्यांना परमेश्वराने पाहिले. ¹²परमेश्वराने इग्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणले होते. आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराची उपासना केली होती. पण आता या इग्राएल लोकांनी परमेश्वराचे अनुसरण करप्याचे सोडून दिले होते, आणि त्यांच्या अवती भोवतांच्या लोकांच्या खोद्या दैवतांची पूजा करायला सुरुवात केली होती. याचा परमेश्वराला संताप आला. ¹³इग्राएल लोकांनी आता परमेश्वराला सोडून बाअल आणि अष्टारोथ यांची उपासना करायला सुरुवात केली.

¹⁴परमेश्वराचा इग्राएल लोकांवर कोप झाल्यामुळे त्यांच्यावर शत्रु चाल करून येऊ लागला व त्यांना लुढू लागला. भोवताली राहणाऱ्या शत्रुकडून ते पराभूत होऊ लागले. इग्राएल लोकांना शत्रूपासून आपले रक्षण करता येईना. ¹⁵लाईत त्यांना नेहमी अपयश येऊ लागले. परमेश्वराची साथ आता त्यांना नसल्यामुळे ते पराजित होऊ लागले. त्यांच्या भोवती राहणाऱ्या लोकांच्या दैवतांची सेवा केल्यास इग्राएल लोकांना पराभव पत्करावा लागेल हे परमेश्वराने आधीच बजावले होते.

¹⁶तेव्हा परमेश्वराने न्यायाधीश म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या नेतृत्वाची नेमणीक केली. हे नेते इग्राएलांचा तावा घेणाऱ्या शत्रुपासून त्यांची सुटका करीत. ¹⁷इग्राएल लोक या न्यायाधीशांनाही जुमानीतनासे झाले. आपल्या परमेश्वराशी इग्राएल लोक निष्ठवांत राहिले नाहीत ते इतर दैवतांच्या भजनी लागले.* पूर्वी या इग्राएल लोकांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळत असत. पण आता त्यांच्या वागणुकीत बदल झाला आणि परमेश्वराने सांगितलेला मार्ग त्यांनी सोडून दिला.

¹⁸अनेकदा शत्रु इग्राएलांचा जाच करत. अशावेळी ते मदतीसाठी परमेश्वराचा धावा करीत आणि तेव्हा त्यांची दया येऊन परमेश्वर त्यांच्या सुटकेसाठी न्यायाधीशाला पाठवी. परमेश्वर या न्यायाधीशांच्या बोरोबर होता. म्हणून इग्राएल लोकांचे दरवेळी शत्रूपासून रक्षण झाले. ¹⁹पण

प्रत्येक न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर ते पुन्हा पुन्हा पापाकडे झुकत आणि अन्य दैवतांची उपासना करत आणि त्यांची सेवा करत असत. त्यांच्या पूर्वजांपेक्षाही ते अधिक वाईट वागत असत. त्यांच्या आडमुक्या स्वभावामुळे आपल्या दुर्वत्तनात फरक करायला त्यांनी नकार दिला.

²⁰तेव्हा परमेश्वराचा इग्राएल लोकांवर अतिशय संताप झाला व तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांची केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी मझी ऐकले नाही.” ²¹तेव्हा मी यापुढे त्यांच्या शत्रुंचा पराभव करून इग्राएल लोकांचा मर्मा मोकळा करत जाणार नाही. योहोशवा वारला तेव्हा जी राष्ट्रे या भूमीत होती त्यांना मी येथेच राहू देहीन. ²²इग्राएल लोकांच्या कसोटीसाठी मी या राष्ट्रांचा वापर करीन. आपल्या पूर्वजांप्रमाणे आताचे इग्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळतात का ते बघू.” ²³तेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्या त्या ठिकाणी राह दिले. त्यांना तो देश लगेच सोडून जायवी बळजवरी केली नाही. त्यांच्या पराभव करायला परमेश्वराने योहोशवाच्या सैन्याला साहाय्य केले नाही.

²⁴परमेश्वराने इतर राष्ट्रांतील त्या लोकांना इग्राएलांच्या प्रदेश सोडप्यास भाग पाडले नाही. परमेश्वराला इग्राएल लोकांची परिक्षा घ्यावयी होती. या पिढीतील इग्राएल लोकांनी कनानातील देश काबीज करण्यासाठी लढाईत भाग घेतला नव्हता. तेव्हा त्या राष्ट्रांमधील लोकांना परमेश्वराने तेथेच राह दिले. (कधी युद्ध माहीत नसलेल्या या इग्राएल लोकांना धडा शिकवण्यासाठी परमेश्वराने असे केले.) तेथे राह दिलेल्या राष्ट्रांची नावे अशी. ²⁵पलिछ्यांचे पाच राजे, सर्व कनानी लोक, सीदोनी, व बआल-हर्मोनच्या डोंगरापासून ते लेबो हमाथर्पर्यंतच्या लबानोन डोंगरावर राहणारे हिच्ची. ²⁶या योगे इग्राएल लोकांची परिक्षा पाहावी आणि मोशोमार्फत त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही हे पाहावे म्हणून परमेश्वराने असे केले.

²⁷कनानी, हिती, अमोरी, परिज्जी, हिच्ची आणि यवसी या लोकांबोरबर इग्राएल लोक राहिले. ²⁸इग्राएल लोकांनी त्यांच्याशी बेटीव्यवहार केला. त्यांच्या मुलींशी लग्ने केली, तसेच आपल्या मुली त्यांच्या मुलंना दिल्या. तसेच त्यांच्या दैवतांची इग्राएल लोक उपासना करू लागले.

पहिला न्यायाधीश अथनिएल

²⁹इग्राएल लोक दुर्बर्तन करत आहेत हे परमेश्वराने पाहिले. ते त्यांचा देव परमेश्वर ह्याला विसरले आणि बाअल हे दैवत व अशेरा देवी यांची उपासना करू लागले. ³⁰त्यामुळे परमेश्वर इग्राएल लोकांवर संतप्त झाला. मेसोपेरेमियाचा राजा कुशन-रिशार्थीम याचे करवी परमेश्वराने इग्राएल लोकांचा पराभव होऊ दिला व त्यांची सत्ता त्यांच्यावर आणली. इग्राएल लोक आठ वर्षे त्यांच्या अंमलाखाली होते. ³¹तेव्हा इग्राएल लोकांनी मदतीसाठी

परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने अथनिएलला त्यांच्या रक्षणासाठी पाठवले. काळेबचा धाकटा भाऊ कनाज याचा अथनिएल मुळगा होता. त्याने इम्प्राएल लोकांचे रक्षण केले. ¹⁰अथनिएलवर परमेश्वराचा आत्मा आला आणि तो इम्प्राएल लोकांचा न्यायाधीश झाला. त्याने इम्प्राएली सैन्याला लढाईस नेले. परमेश्वराच्या मदतीने अथनिएल ने कृशन-रिशाथर्झमचा पराभव केला. ¹¹आणि कनाजपुत्र अथनिएलच्या मृत्युपर्यंत चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता होती.

दुसरा न्यायाधीश एहूद

¹²पुन्हा इम्प्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे आवरण करू लागले. ते परमेश्वराने पाहिले. तेव्हा मवाबचा राजा एग्लोन याला इम्प्राएल लोकांना पराभूत करण्याचे समर्थ परमेश्वराने दिले. ¹³अम्मोनी आणि अमालेकी लोकांची मदत त्याला मिळाली. त्यांनी इम्प्राएल लोकांवर एकत्रित हल्ला केला. एग्लोनच्या सैन्याने इम्प्राएलवर विजय मिळवला. व त्यांना यरीहो वे खजुरीच्या झाडांचे नगर सोडावला भाग पाडले. ¹⁴पुन्हे एग्लोन या मवाबच्या राजाने इम्प्राएलींवर अठरा वर्षे राज्य केले.

¹⁵त्यांनी पुन्हा परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने एहूदला लोकांच्या रक्षणासाठी पाठवले. एहूद हा डावरा असून, बन्यामीनच्या वंशातील गेरा याचा मुळगा होता. इम्प्राएल लोकांनी एहूदला नजराण घेऊन एग्लोनकडे पाठवले. ¹⁶एहूदने एक अठरा इंच* लंबीची दुधारी तलवार बनवून घेतली आणि ती उजव्या मांडीवर कपड्यांखाली झाकली जाईल अशी बांधली.

¹⁷मग मवाबचा राजा एग्लोन याच्याकडे तो नजरणा घेऊन गेला. (एग्लोन हा अतिशय लटू होता.) ¹⁸एहूदने एग्लोनला नजराणा दिला व तो बरोबर घेऊन आलेल्याना त्याने पाठवून दिले. ¹⁹त्यांनी राजवाडा सोडला] जेव्हा एहूद गिलगालमधील मुर्तीजवळ आला तेव्हा तो मागे फिरला आणि राजाला भेटण्यासाठी परत गेला. एहूद राजा एग्लोनला म्हणाला, “हे राजा, मी तुझ्यासाठी एक गुप संदेश आणला आहे.”

राजाने त्याला गप्प बसायची खून करून सर्व नोकरचाकरांना दालनाच्या बाहेर जायला संगितले. ²⁰एहूद राजाच्या अगदी जवळ गेला. एग्लोन आता आपल्या राजवाड्याच्या दालनात अगदी एकता होता.

तेव्हा एहूद म्हणाला, “तुला देवाकडून एक संदेश आहे.” राजा सिंहासनावरून उठला आता तो एहूदच्या अगदी निकट होता. ²¹राजा उठल्याबोरवर उजव्या मांडीवर बांधलेली तलवार एहूदने डाव्या हाताने उपसली आणि राजाच्या पोटात खुपसली. ²²तलवारीचे पाते थेट मुठीपर्यंत राजाच्या शरीरात घुसले. राजाच्या अंगातील

अठरा इंच शब्दश, “हातभर लंब.”

चर्चीने पाते बरबटले. तेव्हा एहूदने ती तशीच तेथे राहू दिली.

²³मग तो बाहेर पडला आणि दालनाचे दरवाजे बंद करून त्याने त्यांना कुलूप लावले. ²⁴एहूद बाहेर पडल्याबरोबर सेवक आत शिरले. पाहतात तो दरवाजे बंद केलेले. ते पाहून, राजा स्वच्छतागृहत असेल असे त्यांना वाटले. ²⁵ते तसेच बाहेर बराच वेळ थांबले. शेवटी त्यांना काळजी वाटायला लागली. किल्ली आणून त्यांनी कुलूप उघडून दार उघडले. आत शिरतात तर जमिनीवर त्यांना राजाचा मृतदेह पसरलेला दिसला.

²⁶नोकर राजाच्या दालनाबाबोर वाट पाहत होते तेव्ह्या वेळात एहूद निस्टून जाऊ शकला. मूर्तीवरून पुढे जाऊन तो सेर्झराकडे निघाला. ²⁷तो सेर्झरा येथे पोचला तेव्हा लगेच त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणसिंग फुकले. इम्प्राएल लोकांनी तो आवाज ऐकला आणि ते खाली उतरले. एहूद त्यांच्या पुढे निघाला. ²⁸तो म्हणाला, “माझ्या मागोमाग या आपला शत्रू मवाब यांला पराभूत करायला परमेश्वराने आपल्याला मदत केली आहे.”

तेव्हा इम्प्राएल लोक त्याच्या पाठोपाठ निघाले. यार्देन नदी सहजगत्या पार करून जिथून मवाब प्रदेशात जाता येते अशा सर्व जागांचा त्यांनी ताबा घेतला. कोणलाही त्यांनी यार्देन पार करू दिली नाही. ²⁹मवाबांपैकी जवळजवळ दहाहजार शूर आणि कणखर लोकांना इम्प्राएल लोकांनी ठार केले. एकही मवाब व्यक्ती पळून जाऊ शकला नाही. ³⁰त्या दिवसापासून इम्प्राएल लोकांचे मवाबांवर राज्य सुरु झाले. पुढे ऐशी वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदली.

तिसरा न्यायाधीश शमगार

³¹एहूदनंतर आणखी एक जण इम्प्राएल लोकांच्या रक्षणाला आला तो म्हणजे अनाथचा मुळगा शमगार. त्याने बैलाच्या आरीने पलिष्यांपैकी सहाये जणाना मारले.

द्वोरा, स्त्री न्यायाधीश

⁴एहूदच्या मृत्युनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली. ⁵तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इम्प्राएल लोकांचा पराभव करू दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. होरेशेथ या नगरात सीसरा राहत होता. ⁶सीसराकडे नऊशी लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इम्प्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.

⁷तेव्हा द्वोरा नांवाची एक संदेशी होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्ती होती. ती इम्प्राएल लोकांची न्यायाधीश होती. ⁸एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय

करण्यासाठी इम्हाएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथेल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते. “तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश वा नगरात राहत असे. दबोरा त्याला म्हणाली, “इम्हाएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील द्वाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा. ⁷मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुल मदत करीन.

⁸त्यावर बाराक दबोराला म्हणाला, “तूही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन. तू नस्लीस तर मात्र करणार नाही.”

⁹दबोरा म्हणाली, “अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे.”

आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली. ¹⁰तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून द्वाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.

¹¹हेवेर नावाचा एक माणसू केनी लोकांमध्ये होता. तो आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. (केनी लोक होवावचे वंशज होते. होवाव म्हणजे मोशेचा सासरा) केदेशजवळच्या साननीम येथे एलोन वृक्षाजवळ हेवेरने तळ दिला होता.

¹²अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरापाशी आला असल्याचे कोणीतरी सीसराला सांगितले. ¹³तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथापासून त्या सर्वनीम किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला.

¹⁴तेव्हा दबोरा बाराकला म्हणाली, “आज सीसराचा पराभव करायला परमेश्वर तुला मदत करणार आहे. त्याने आधीच तुझा मार्ग मोकळा केला आहे हे तुला माहीतच आहे.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरुन द्वाहजार माणसांसंह निघाला. ¹⁵त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला. ¹⁶बाराकने सीसराच्या सैन्याशी लळाई चालूच ठेवली. त्याने व त्याचा सैन्याने सीसराच्या रथांचा व सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिंवंत ठेवले नाही.

¹⁷पण सीसरा पळून गेला होता. तो हेवेरची बायको याएल हिच्या तंबूकडे आश्रयाला गेला. केनी हेवेर आणि

हासोराचा राजा याबीन यांच्यात सलोख्याचे संबंध होते. म्हणून सीसरा तेथे गेला. ¹⁸याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.

¹⁹सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थंडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामऱ्याच्या बुद्धल्यात ती दूध भरू ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले.

²⁰तो तिला म्हणाला, “तू तंबूच्या दारात जाऊन उभी राहा. आणि “आत कोणी आहे का?” असे कोणी विचारले तर “नाही” म्हणून सांग.”

²¹मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाव झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानाशिळाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या ठोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.

²²तेव्ह्यात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला.

²³त्या दिवशी परमेश्वराने इम्हाएल लोकांसाठी कनान्यांचा राजा याबीन याचा पराभव केला.

²⁴या याबीनला नामोहरम करत शेवटी त्याचा नाश करीपर्यंत इम्हाएल लोकांचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.

दबोराचे गीत

5 इम्हाएल लोकांनी सीसराचा पराभव केला त्या दिवशी 5 दबोरा आणि अबीनवामचा मुलगा बाराक यांनी हे गीत गायले

2 इम्हाएलचे लोक युद्धाला तयार झाले* ते स्वेच्छेने युद्धासाठी सज्ज झाले. परमेश्वराचा धन्यवाद करा.

3 राजांनो ऐका, लक्ष द्या अधिपतींनो, मी परमेश्वराचे, इम्हाएल लोकांच्या परमेश्वराचे गीत स्वतः गाईन. त्याचे स्तुती स्तोत्र म्हणीन.

4 परमेश्वरा, पर्वी जेव्हा तू सेर्वरमधून आलास, अदोम भूमीतून तू कूच कैलेस. तेव्हा पृथ्वी थरारली, आकाशाने वर्षांव केला ढगातून वृटी झाली.

5 पर्वतांचाही थरकाप झाला परमेश्वरापुढे, सीनाय पर्वताच्या देवापुढे, इम्हाएलांचा देव परमेश्वरापुढे.

लोक युद्धाला तयार झाले “ने त्यांनी इम्हाएलला मार्ग दाखवले” किंवा “इम्हाएलमध्ये पुरुषांनी आपले केस लांब वाढवले” असाही अर्थ होऊ शकतो. सैनिक अनेकदा परमेश्वराचातार केस वाढवत.

६अनाथचा मुलगा शमगार याच्या आणि याएलच्या कारकीर्दीत राजमार्ग ओस पडले वाटसरुंचे तांडे आडवाटेने जाऊ लागले.

७दोबोरा तू येईपर्यंत इग्राएलची माता महणून तू उभी राहीपर्यंत * इग्राएलमध्ये सैनिक नव्हते, नावालाही सैनिक नव्हते.

८नगराच्या वेशीपाशी युद्ध करायला परमेश्वराने नवे नेते निवडले.* तेव्हा चाळीस हजार इग्राएल लोकांत कोणाकडे ही भाला किंवा ढाळ नव्हती.

९ज्यांनी स्वेच्छेने युद्धावर जाण्याचे पत्करले त्या इग्राएल लोकांच्या सेनापिती बरोबर माझे हृदय आहे, परमेश्वराचा धन्यवाद करा.

१०पांढऱ्या गाढवांवर बसणाऱ्यांना, खोगिराच्या बिठायीवर बसणाऱ्यांनो आणि वाटेने चालणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या.

११उग्राच्या पाणवऱ्यावर आम्हाला झांजांचा नाद ऐकू येतो. जेव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या लोकांनी लडाई केली आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात, आणि इग्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात.

१२ऊठ दोबोरा, जागी हो, गाणे म्हण! बाराका ऊठ, अबीनवामाच्या मुला शळवून बंदिवान कर.

१३उरलेल्या मानकच्यांनो आता आपल्या नेत्यांकडे जा, परमेश्वराचे लोकहो, तुम्ही माझ्यासाठी सैनिकांबरोबर जा, परमेश्वराने इग्राएलच्या वीरांना विजय मिळवून दिला. इग्राएलमधील जिंकत राहिलेले लोक बलवान लोकांवर विजयी झाले.

१४अमाले कच्या डॉगराळ प्रदेशातून एफ्राईमचे लोक आले, हे बन्यामीन तुमच्या पाठोपाठ ते आले माझीरच्या वंशातूनी सेनापती आले, जबुलूनच्या लोकांतील सरदार तांब्याचा अधिकार दंड घेऊन आले.

१५इस्साखारच्या नेत्यांचा दोबोराला पाठिंवा होता, तसेच ते बाराकशीही प्रामाणिक होते. ते खोऱ्यात पायी चालत आले. रुक्केनी, तुमच्याही सैन्यात अनेक शूर सैनिक आहेत.

१६मग तुमच्या मेंढवाड्याच्या कुंपणाजवळ* बसून का राहिलात? शूर रुक्केनी टोळीच्या सैनिकांनी युद्धाचा गांभीर्यानीन विचार केला. पण तरी शेव्यामेंढांसाठी वाजवलेला पावा ऐकत ते घरीच थांबले.

इग्राएलाची ... राहीपर्यंत किंवा “येईपर्यंत, दोबोरा, मी येईपर्यंत” किंवा “मी तुला, दोबोरा, इग्राएलची माता महणून स्थान देईपर्यंत.”

नेवे नेते निवडले किंवा “ते इतर परमेश्वरांची उपासना करू लागले, म्हणून वेशीपाशी लडावे लागले.” येथे मूळ हिन्दूचा अर्थ लागत नाही.

मेंढवाड्याच्या कुंपणाजवळ किंवा “शेकोटीजवळ” किंवा “खोगिरांजोजारी.”

१७गिलाद लोक यार्देन नदीपलीकडल्या आपल्या छावणीत तसेच बसून राहिले. आणि दान लोकांनो, तुम्ही आपल्या गलवतांजवळ नुसते बसून का राहिलात? आशेर लोक समुद्रकाठी, सुराक्षित बंदरात तब ठोकून राहिले.

१८पण जबुलून आणि नफताली यांनी मात्र डोंगरावरच्या त्या युद्धात प्राणांची पर्वा न करता पराक्रम केला.

१९कनानी राजेही लडाईत उतरले. कनानच्या राजांनी तनाखामध्ये, मगिद्योच्या जलाशयाजवळ लडाई केली. पण कोणतीही लूट बरोबर घेऊन ते गेले नाहीत.

२०स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या कक्षेतून सीसराशी लढले.

२१किशोन या प्राचीन नदीने सीसराच्या सैन्याला वाहून नेले. चला, प्राणपणाने झुंजूया.

२२घोड्यांचे खूर जमिनीवर आपटले. सीसराच्या दणकट घोड्यांना पळता भुई थोडी झाली.

२३परमेश्वराच्या दूताने सांगितले, “मेरोज शहराला, त्यातील रहिवाश्यांना शाप द्या, ते सैनिकांबरोबर परमेश्वराच्या मदतीला धावून आले नाहीत.”

२४याएल ही केनी हेबेरची पत्नी सर्व स्त्रियांमध्ये तिचा धन्यवाद होईल.

२५सीसराने पाणी मागितले याएलने त्याला दूध दिले राजाला साजेशा पात्रात तिने त्याला साय दिली

२६मग याएलने आपला हात पुढे केला आणि तंबूची मेख घेतली. कारागिराची हातोडी उजव्या हातात घेतली. सीसरावर तिचा प्रयोग केला. त्याच्या डोक्यावर आरपार घाव घातला.

२७याएलच्या पायांमध्ये तो कोसळला. तो पडला तिथेच तो राहिला याएलच्या पायाशी तो कोसळला तिथेच तो पडला. तिथे तो आडवा झाला तिथेच गतप्राण झाला.

२८सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला. सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली “सीसराच्या रथाला एवढा उशीर का? त्याच्या रथांचा आवाज अजून कसा एकू येत नाही?”

२९तिच्या चाणाक्ष दासीने, होय दासीने, तिला उत्तर दिले,

३०“माझी खात्री आहे. त्यांनी युद्ध जिंकले. आता ते पराभूत लोकांकडून लूट गोणा करत आहेत ती आपसात वाढून घेत आहेत. प्रत्येक सैनिकाला एक-दोन मुली ही मिळाल्या आहेत. बहुधा सीसराला भरतकाम केलेल्या रंगीत वस्त्रांची लूट मिळाली. होय, सीसराला बहुमोल कापडच मिळाले असावे. पराक्रमी सीसराला पायरण्यासाठी.”

३१परमेश्वरा, तुझ्या शळवूनी अशीच अखेर होवो! आणि तुझ्यावर प्रेम कराणारे लोक उगवत्या सूर्याप्रामाणे उत्तरोत्तर समर्प्यवान होवोता!

अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली.

मिद्यानचे इग्गाएल लोकांशी युद्ध

६ नंतर पुन्हा इग्गाएल लोकांनी परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितले लेल्या गोष्टी केल्या. तेव्हा परमेश्वराने मिद्यानच्या लोकांच्या अंमलाखाली त्याना सलग सात वर्षे ठेवले.

७मिद्यानचे लोक बलशाली होतेच, पण इग्गाएल लोकांशी क्रौयनेही वागत. तेव्हा इग्गाएल लोकांनी लपून बसण्यासाठी डोंगरांमध्ये गुहा केल्या. गुहामध्ये आणि दुर्गम अशा ठिकाणी ते अन्नथाण्य ठेवत. ८कारण मिद्यानी आणि पूर्वकडील अमालेकी वारंवार त्यांच्या पिकांची नासधूस करत. ९ते या प्रदेशात तळ देते आणि इग्गाएल लोकांनी पेरलेल्या पिकांचा नाश करत. थेट गजा पर्यंतच्या जमिनीतील उत्पन्नाची त्यांनी वाट लावली. त्यामुळे इग्गाएल लोकांसाठी काहीच शिल्लक राहिले नाही. शेव्यामेंब्या, गुरुदोरे, गाढवे देखील त्यांना राहिली नाहीत. १०आपला कुटुंब कविला आणि जनावरे यांच्या सकट मिद्यानी लोकांनी येऊन तेथे तळ ठेकला. टोल्डाडीसारखे ते घुसले. ते लोक व त्यांचे उंट यांची संख्या अक्षरश: अगणित होती. त्यांनी या प्रदेशात येऊन त्याची नासधूस करायला सुरुवात केली. ११त्यामुळे इग्गाएल लोक कगाल झाले. त्यांनी मदतीसाठी परमेश्वराच्या नावाने आळोश करायला सुरुवात केली. १२मिद्यानी लोकांच्या छळण्युकीमुळे इग्गाएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. १३तेव्हा परमेश्वराने एका संदेश्याला त्यांच्याकडे पाठवले. तो संदेश्या इग्गाएल लोकांना म्हणाला, “इग्गाएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे, ‘मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. तेथून मी तुम्हाला सोडवून बाहेर आणले.’ १४मिसरच्या समर्थ लोकांपासून तुमची मुटका केली. नंतर कनानी लोकांनी तुम्हाला जाच केला. पुन्हा मी तुम्हाला वाचवले. त्यांनी मी तो देश सोडायला लावला, आणि त्यांची भूमी तुम्हाला दिली.” १५मग मी तुम्हाला सांगितले, “मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही अमोरी लोकांच्या देशात राहाल पण त्यांच्या दैवतांची उपासना करू नका.” पण तुम्ही माझे ऐकले नाही.”

परमेश्वराच्या दूताची गिद्येनशी भेट

१६याच सुमाराला गिद्येन नावाच्या माणसाकडे परमेश्वराचा दूत आला. आणि अफ्रा येथे योवाशच्या मालकीच्या ओक वृक्षाखाली बसला. योवाश अवियेजरच्या कुळातील होता. गिद्येन योवाशचा मुलगा होता. गिद्येन द्राक्षकुळात गव्हाची झोडणी करत होता. परमेश्वराचा दूत गिद्येनच्या शेजारी बसला. गिद्येन मिद्यानांपासून गहू लपवून ठेवत होता. १७त्याला दर्शन देऊन परमेश्वराचा दूत म्हणाला, “हे! वीरा, परमेश्वर तुझ्याबोरव असो.”

१८तेव्हा गिद्येन म्हणाला, “परमेश्वर अमच्याबोरव आहे तर मग आमच्याबाबर ही वेळ का यावी? आमच्या पूर्वजांसाठी त्याने मोठे चमत्कार केले असे ऐकले आहे. परमेश्वराने आमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले असे

ते संगतात. पण परमेश्वराने तर आमची साथ सोडली आहे. मिद्यानी लोकांच्या तावडीत आम्ही सापडले आहोत.”

१९मग परमेश्वर गिद्येनकडे वळला व म्हणाला, “तुझ्या शतकीचा वापर कर. मिद्यानी लोकांपासून इग्गाएल लोकांची सोडवणूक कर. त्यांना वाचवण्यासाठी मी तुला पाठवत आहे.”

२०पण गिद्येन उत्तरादाखल म्हणाला, “मला क्षमा कर कारण मी इग्गाएल लोकांना कसा काय वाचवू शकणार? मनशेश्या वंशात सगव्यात दुवळे माझे कूळ आहे आणि मी धरातला सर्वां धाकटा”

२१तेव्हा परमेश्वर गिद्येनला म्हणाला, “मी तुझ्या बरोबर आहे तू मिद्यानी लोकांचा पराभव करू शकशील आपण एकाच माणसाशी लढत आहोत असे तुला वाटेल.”

२२गिद्येन परमेश्वराला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली तर तु खरोखरच परमेश्वर असल्याची मला खात्री पटवून दे.” २३आणि कृपा करून येथेच थांब. तुला अर्पण करायला मी भेट घेऊन येतो. तोपर्यंत येथून निघून जाऊ नको.”

२४तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू परत येद्यपर्यंत मी थांबतो.

२५मग गिद्येन गेला आणि त्याने एक करडू शिजवले. शिवाय, वीस पौऱ पीठ घेऊन त्याचे बेखमीर भाकरी केल्या मग शिजवलेले मांस एका ठोपलीत आणि त्याचा रस्सा एका पातेल्यात घेतला. मग बेखमीर भाकरीसह ते सर्व अन्न ओक वृक्षाखाली येऊन परमेश्वराला दिले.”

२६परमेश्वराचा दूत तेव्हा गिद्येनला म्हणाला, “ते मांस आणि बेखमीर भाकरी त्या खडकावर ठेव आणि त्यावर रस्सा ओत.” गिद्येनने त्याप्रमाणे केले.

२७परमेश्वराचा दूताच्या हातात एक काठी होती. तिच्या टोकाने त्याने मांसाला व बेखमीर भाकरीर्ना स्पर्श केला. तत्काणी खडकातून अग्नी प्रकट झाला. मांस व भाकरी जळून भस्मसात झाले आणि परमेश्वराचा दूत अदृश्य झाला.

२८तेव्हा गिद्येनच्या लक्षात आले की इतका वेळ आपण परमेश्वराच्या दूताशी बोलत होतो. तेव्हा तो चित्काराला, “सर्व शक्तिमान परमेश्वर! मी परमेश्वराच्या दूताला समोरासमोर पाहिले!”

२९तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “शांत हो! घाबर नकोस. तू मरणार नाहीस.”

३०त्याठिकाणी गिद्येनने परमेश्वराच्या उपासनेसाठी वेदी बांधली. तिचे नाव “परमेश्वर म्हणजे शांती” असे ठेवले अफ्रा येथे ही वेदी अजूनही आहे. अफ्रा म्हणजे अवियेजेर कुळुंबाचे वसतिस्थान आहे.

गिद्येन बाल दैवताची वेदी उघवत करतो

३१त्याच रात्री परमेश्वर गिद्येनशी बोलला. तो म्हणाला, “तू तुझ्या बडीलांचा, सात वर्षांचा पूर्ण चाढलेला बैल घे.

तुइया बडीलांनी बाआल या खोब्या दैवताची वेदी बांधली आहे. तिच्या शेजारी लाकडी स्तंभाही आहे. अशेरा या देवीच्या सन्मानार्थ तो आहे. बैलाकरवी तु तुइया बडीलांच्या मालकीची ती वेदी नष्ट कर आणि अशेरा स्तंभाची मोडतोड कर. ²⁶मग परमेश्वर देवासाठी योग्य अशा वेदीची उंचवट्यावर उभारणी कर. त्या वेदीवर या बैलाचा बळी देऊन त्याला जाळ. या ज्ञापणासाठी अशेरा स्तंभाच्या लाकडांचा वापर कर.”

²⁷तेव्हा आपल्या दहा सेवकांच्या मदतीने गिदोनने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने ते केले खरे पण घरतील आणि नगरतील माणसे बघतील या भीतीने हे काम त्याने दिवसाडवव्या न करता रात्री केले.

²⁸सकाळी लोक उठून बघतात तर बाआलची वेदी उधक्षत झोलेली! वेदीच्या शेजारचा अशेरा स्तंभ मोडून पडलेला. गिदोनने बांधलेली वेदी आणि तिच्यावर अपैण केलेल्या बैलालाही त्यांनी पाहिले.

²⁹नगरतील लोक मग एकमेकांना विचारू लागले. “आपली वेदी कोणी पाडली? आपला अशेरा स्तंभ कोणी मोडला? या नवीन वेदीवर बैलाचे ज्ञापण कोणी केले?” असे अनेक प्रश्न ते आपले कुतूहल शमवायला विचारू लागले.

कोणीतीरी त्यांना सांगितले, “योवाशाचा मुलगा गिदोन याने हे केले आहे.”

³⁰तेव्हा नगरवासी योवाशकडे येऊन त्याला म्हणाले, “तुइया मुलाला बाहेर आण. त्याने बाआल वेदीची आणि तिच्या शेजारच्या अशेरा स्तंभाची मोडतोड केलेली आहे. तेव्हा त्याला मुत्युदंड दिलाच पाहिजे.”

³¹तेव्हा भोवतालच्या जमावाला योवाश म्हणाला, “तुम्ही बाआलाची बाजू घेणार का? त्याला तारणार का? जो बाआलाची बाजू घेईल त्याला सकाळपर्यंत मृत्युदंड दिला जावा. बाआल जर खरा देव असेल तर जेव्हा लोक वेदीची मोडतोड करायचा प्रयत्न करतील तेव्हा स्वतःचे रक्षण त्याने स्वतःचे करून दाखवावे.” ³²योवाश पुढे म्हणाला, “जर गिदोनने बाआलच्या वेदीच्या विघ्कंस केला आहे तर बाआलाच त्याच्याशी वाद करु द्या.” त्या दिवसापासून योवाशने गिदोनला नवे नाव दिले ते म्हणजे यरब्बाल.

गिदोनकडून मिद्यानी लोक पराभूत होतात

³³मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर लोक एकत्र येऊन इझाएल लोकाविरुद्ध लढण्यास सज्ज झाले. यार्देन पलीकडे जाऊन त्यांनी एजीलच्या खोज्यात तळ दिला. ³⁴गिदोनच्या ठायी परमेश्वराच्या आत्म्याच्या संचार झाला. आणि गिदोन सामर्थ्यावान बनला. अबियेजर कुटुंबातील लोकांना आपल्या मागोमाग येण्याचे आवाहन करण्यासाठी त्याने रणशिंग पुऱ्य कले. ³⁵मनशेश्या वंशातील सर्व लोकांकडे त्याने दूत रवाना केले. दूतांनी

त्या लोकांना शस्त्रास्त्रे घेऊन युधदसाठी सज्ज राहायला सांगितले. आशेर, जबुलून आणि नफतली यांच्या कडेही गिदोनने आपल्या दूतांकरवी असाच निरोप पाठवला. तेव्हा तेही सर्व लोक गिदोनला येऊन मिळाले.

³⁶मग गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्या हातून तू इझाएल लोकांना बाचवणार आहेस, याची मला साक्ष पटव. ³⁷मी आता खब्ब्यात कातरलेली लोकर ठेवतो. सर्व जमीन कोरडी राहन फक्त लोकरीवर दव पडलेले आढळले तर मला समर्जेल की इझाएल लोकांचा बाचाव करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे तू माझा उपयोग करणार आहेस.”

³⁸आणि नेमके तसेच घडले. गिदोन दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठला आणि त्याने लोकर दाबून पाहिली तर त्यातून वाटीभर पाणी निघाले.

³⁹ते पाहून गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्यावर रागवू नको. मला आणखी एक गोष्ट विचारू दे. लोकाक्कीद्वारे मला आणखी एकदा तुझी परीक्षा च्यायची आहे. ह्या वेळी आजबाजूची जमीन दवाने भिजलेली असताना लोकर मात्र कोरडी राह दे.”

⁴⁰परमेश्वरालै त्या रात्री तसेच करून दाखवले. फक्त लोकर तेव्ही कोरडी राहून भोवतालची जमीन दवाने ओली झाली होती.

7 यरब्बाल (म्हणजेच गिदोन) आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी सकाळी लौकर उठून हरोद झन्याजवळ तळ दिला. आणि मिद्यानी लोकांचा तळ मोरे नवाच्या डोंगराच्या पायथ्याजवळ एका खोज्यात होता. हे ठिकाण गिदोनच्या तळाच्या उत्तरेस होते.

तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “माझ्या मदतीने तुम्ही मिद्यानी लोकांचा पराभव करु शकाल पण तुइया सैन्यात जरुरीपेक्षा जास्त माणसे आहेत उद्या कदाचित हे इझाएल लोक मला विसरतील आणि आमचे रक्षण आम्ही स्वतःच केले अशी प्रौढी मिरवतील. ³तेव्हा आता एक गोष्ट जाहीर कर. त्यांना सांग, “कोणी लडाईला घावरत असेल तर त्याने आताच गिलाद डोंगर सोडून घरी परत जावे.”

त्यावेळी बावीस हजार माणसे गिदोनला सोडून गेली. तरी दहाहजार राहिली.

⁴तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही देखील फार आहेत. त्यांना घेऊन खाली झन्याशी जा मी त्यांची परीक्षा पाहतो. “याने तुइया बरोबर यावे” असे मी म्हणीन त्याच माणसाने तुइयाबरोबर जावे. ज्याने जाऊ नये असे सांगीन तो तुइयाबरोबर येणार नाही.”

तेव्हा गिदोन त्या लोकांना झन्यापाशी घेऊन आला. तेथे गिदोनला परमेश्वर म्हणाला, “आता या लोकांची मी सांगतो त्याप्रमाणे विभागणी कर. जे कुत्राप्रमाणे जिभेने लपलप करत पाणी पितील त्यांचा एक गट कर. जे गुडधे टेकून वाकून पाणी पितील त्यांना दुसऱ्या गटात टाक.”

“पाण्याची ओंजल तोंडाशी नेजन कुत्रुप्राप्माणे लपक लपक करीत पिणरे तीनशेण निघाले बाकी सर्व वाकून पाणी प्यायले⁷ परमेश्वर गिदेनला म्हणाला, “ही तीनशे माणसे मी निवडतो मिद्यानीच्या शत्रूचा पराभव करप्यासाठी जे लपक लपक करत पाणी प्यायले त्यांचा मी उपयोग करून घेईन मी त्यांच्या मार्फत इम्हाएल लोकांचा बचाव करीन. इतरांना परत जाऊ दे.”

⁸तेव्हा गिदेनने बाकीच्यांना परत पाठवून तीनशे जणांना आपल्या बरोबर राह दिले. जे परत गेले त्यांची शस्त्रसामुग्री आणि रणवाढी तीनशी जणांनी ठेवून घेटली.

गिदेनच्या तळाच्या खालच्या खोज्यातच मिद्यानी लोकांचा तळ होता. ⁹रात्री परमेश्वर गिदेनशी बोलला तो म्हणाला “ऊर मिद्यानी सैन्य मी आत्याच तुझ्या हाती सोपक्तो. त्यांच्या तळावर जा.” ¹⁰तुला एकव्याला भीती वाटत असली तर तुझा सेवक पुरा याला बरोबर घेऊन जा. ¹¹थेथे जाऊन ते लोक काय बोलतात ते नीट लक्ष देऊन ऐक म्हणजे मग तुला त्यांच्यावर हल्ला चढवायला भीती वाटणार नाही.”

तेव्हा गिदेन आपल्या पुरा या सेवकासह शत्रुच्या शिविराच्या कडेशी गेला. ¹²मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वकडील सर्व लोक त्या खोज्यात होते. त्यांचा जमाव टोळ धाडीसारखा दिसत होता. किनाऱ्यावरील वाळुकणाईतके असंख्य उंट त्यांच्यावरोबर होते.

¹³शत्रूवाशी येताव गिदेनला एकाचे बोलणे ऐकू आले. आपल्याला काय स्वप्न पडले ते तो आपल्या मित्राला संगत होता. “पांवाची एक गोल लादी मिद्यानी लोकांच्या तळावाशी घरंगळत आली. आणि तंबूला तिने इतक्या जोरात धळू. ¹दिला की तंबू उलटला आणि पार आडवा झाला.”

¹⁴त्या मित्राला या स्वप्नाचा अर्थ महित होता. तो म्हणाला, “याचा अर्थ एकच असू शकतो योवाशाचा मुलगा गिदेन या इम्हाएल लोकांबद्दल हे स्वप्न आहे. परमेश्वर त्याच्या करवी मिद्यानी सैन्याचा पाडाव करणार आहे.”

¹⁵गिदेनने हा सवाद ऐकला तेव्हा त्याने परमेश्वरापुढे दंडक घातले. मग तो आपल्या तळावर परत आला. लोकांना हाका मारून तो म्हणाला, “चला, तयार व्हा. मिद्यान्याचा पराभव करायला परमेश्वर आता मदत करणार आहे.”

¹⁶मग गिदेनने आपल्या तीनशे माणसांचे तीन गत केले. प्रत्येकला एक रणशिंग आणि एक रिकामा घडा दिला. घड्यामध्ये पेटटी मशाल होती. ¹⁷मग गिदेनने सांगितले, “माझ्याकडे सर्वांचे लक्ष असू द्या. मी करतो तसे करा. शत्रूच्या तळापर्यंत माझ्या माणोमाग चला. तेथे पोचल्यावर मी करीन तसेच करा” ¹⁸तुम्ही शत्रुच्या शिविराला वेढा घाला. मी आणि माझ्या बरोबरची माणसे रणशिंग फुंकू तेव्हा तुम्हीही तसेच करा नंतर ‘परमेश्वराचा जय असो, गिदेनचा जय असो’ अशी गर्जना करा.”

¹⁹त्याप्रमाणे गिदेन आणि त्याच्या बरोबर शंभरजण शत्रुच्या शिविरापर्यंत गेले. ते पोहोंचले तेव्हा नुकताच शत्रुपूक्षाने पहारा बदलला होता. रात्रीचा तो मध्यला प्रहर होता. गिदेन आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी आपली रणशिंगे फुंकली आणि घडे फोडले. ²⁰त्याबरोबर तीनही गटातील लोकांनीही तसेच केले. त्यांच्या डाव्या हातात मशाली आणि उजव्या हातात रणशिंगे होती. ती फुंकत ते “परमेश्वराची तलवार, गिदेनची तलवार” अशा आरोच्या मारत होते.

²¹गिदेनची माणसे होती तेथेच थांबली. पण आत मिद्यानी लोकांच्या तळावर पफ्लापल सुरु झाली. ²²ही तीनशे माणसे रणवाढी वाजवत असताना, परमेश्वराने मिद्यानी लोकांना एकमेकांना तलवारीने ठार मारायला लावले. त्यांनी पळ काढला. सरेरा कडे बेथ-शिंदू आणि टब्बाथ जवळच्या आवेल महोल नगराच्या सीमेपर्यंत हे शत्रुसौन्य पळून गेले.

²³मग नफताली, आशेर आणि मनश्शे यांच्या वैशातील सैनिकांना मिद्यानी लोकांच्या पाठलाग करायला सांगितले गेले. ²⁴एफ्राईमच्या डोंगराळ भागात गिदेनने सर्वत्र आपले दूत पाठवले. निरोप असा होता “खाली या आणि मिद्यान्यांवर हल्ला करा. बेथ-बारा आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश रोखून धरा. मिद्यानी लोकांना निस्टू देऊ नका.”

तेव्हा एफ्राईमच्या वंशातील लोकांना त्यांनी बोलावले. त्यांनी बेथ-बारापर्यंत नदीलगतच्या प्रदेशाचा ताबा घेतला. ²⁵एफ्राईम लोकांनी दोन मिद्यानी नेत्यांना पकडले. औरेब आणि जेब हे दोन नेते होत. औरेबचा खडक या ठिकाणापाशी त्यांनी औरेबला मारले. जेबला जेवचे द्राक्षकुंड येथे मारले. एफ्राईम लोकांनी मिद्यान्यांचा पाठलाग सुरुच डेवला. औरेब आणि जेब यांची मुंडकी त्यांनी गिदेनला दाखवावला नेली. यार्देन नदीपलीकडे गिदेन होता.

⁸ एफ्राईम लोक गिदेनवर चिडले होते. त्यामुळे गिदेनला भेटले तेव्हा त्यांनी विचारले, “तू मिद्यान्यांवर चढाई केलीस तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? आम्हाला त अशी वागणूक का दिलीस?”

गिदेनने तेव्हा एफ्राईम लोकाना सांगितले, “माझे तुमच्या इतके चांगले चाललेले नाही. आमच्यापेक्षा तुम्ही कितीतरी जास्त पीक घेता. आम्ही अवियेजर जितकी द्राक्षे काढतो त्यापेक्षा जस्त द्राक्षे तर तुम्ही तशीच मव्यात पडू देता, हे खरे नाही काय? याही वर्षी तुम्ही चांगले पीक घेतले आहे. औरेब आणि जेब या दोन मिद्यानी नेत्यांना तर परमेश्वराने तुमच्या हाती सोपवले. तुम्ही जे केलेत त्यांच्याशी मी माझ्या यशाची तुलना करशी करु?” गिदेनचे हे उत्तर ऐकून एफ्राईम लोकांचा राग बराच निवळला.

गिदेन मिद्यानचे दोन राजे कैद करतो

⁴मग गिदेन आपल्या तीनशे माणसांसंह यार्देन नदी उत्तरुन पलीकडे गेला. पाठलाग कराताना ते सर्व थकलेले आणि भुकेलेले होते. ⁵गिदेन सुळ्होथ नगरातील लोकांना

म्हणाला, “माझे सैनिक फार थकले आहेत. त्यांना काहीतरी खायला या अजूनही आम्हाला जेबह आणि सलमुन्ना या मिधानी राजांचा पाठलाग करायचा आहे.”

“तेव्हा सुक्कोथे येथील अधिकारी म्हणाले, “आम्ही त्यांना खायला का द्यावे? अजून तर तुम्ही त्या दोन राजांना पकडलेलेही नाही.”

“त्यावर गिदेन म्हणाला, “तुम्ही आम्हाला अन्न देत नाही तर जेबह आणि सलमुन्ना यांना ताब्यात घ्यायला परमेश्वरच आमच्या मदतीला येईल. मग मी परत इथे येईन. तेव्हा वाळवंटातील काटेरी झुडुपांनी मी तुमची चाम्पी लोळवीन.”

“गिदेन मग सुक्कोथेहून पनुएल शहराकडे निघाला. तेथील लोकांकडे ही त्यांने अन्नाची मागणी केली. पण पनुएल येथील लोकांनी ही सुक्कोथे येथील लोकांनी दिले तसेच उत्तर दिले. ”¹⁰ तेव्हा गिदेन त्या लोकांना म्हणाला, “विजयी होऊन परत आल्यावर मी येथील मनोरा उघवस्त करीन.”

“जेबह, सलमुन्ना आणि त्यांचे सैन्य कर्कोर नगरात होते. त्यांच्या सैन्यात पंधरा हजार माणसे होती. पूर्वकडच्या लोकांमधून जगले वाचले ते एवढेच त्यांचे एक लाख वीस हजार शूर योद्धे मारले गेले. ¹¹ मग गिदेन आणि त्याचे लोक नोबह आणि यांगबाहा या शहरांच्या पूर्वकडील राहुत्यांचा रस्ता धरून कर्कोर येथे आले व त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. शत्रू बेसावध होता. ¹² मिधान्यांचे राजे जेबह व सलमुन्ना पठळून गेले. गिदेनने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. शत्रूसैन्याचा गिदेनच्या सैन्याने पाडव केला.

¹³ त्यांनंतर हेरेसच्या घाटातून योवाशपुत्र गिदेन आणि त्याच्यावरोबरचे सैन्य परत फिरले. ¹⁴ गिदेनने सुक्कोथेमधील एका तरुणाला पकडले आणि त्याला काही प्रश्न विचारले. त्या तरुणाने सुक्कोथे नगरातील अधिकारी आणि बडीलधारी अशा सत्याहतर जणांची नावे गिदेनला लिहून दिली.

¹⁵ त्यांनंतर गिदेन सुक्कोथेला आला. नगरवासीयांना तो म्हणाला, “हे पाहा जेबह आणि सलमुन्ना. ‘तुझ्या दमलेल्या सैनिकांना आम्ही अन्न का द्यावे? तुम्ही अजून जेबह आणि सलमुन्ना यांना कुरे पकडले आहे? अस म्हणून माझी चेष्टा करत होतात नाही का?’” ¹⁶ नंतर गिदेनने शहरातील बडीलधार्यांना शिक्षा करण्यासाठी वाळवंटातील काटेरी झुडुपांनी फोडून काढले. ¹⁷ पनुएल मधील मनोन्याचीही त्यांने मोडतोड केली. नंतर नगरात राहणाऱ्या लोकांना ठार केले.

¹⁸ मग गिदेन, जेबह आणि सलमुन्ना यांना म्हणाला, “तुम्ही ताबोर डोंगरावर काही माणसे मारलीत. ती विसायला कशी होती?”

जेबह आणि सलमुन्ना म्हणाले, “ती तुझ्याप्रमाणेच चांगली राजविंडी विस्त होती.”

¹⁹ गिदेन म्हणाला, “ती माझी भावंडे होती. माझ्या आईची पोटची मुळे. परमेश्वराशपथ, तुम्ही त्यांना मारले नसते तर मीही आता तुम्हाला मारले नसते”

²⁰ मग गिदेन आपल्या येथेर या ज्येष्ठ पुत्राला म्हणाला, “या राजांना मारून टाक” पण येथेर पोरसवदा असल्यामुळे घावरला. त्याला त्यांच्यावर तलवार चालवायचा धीर होईना.

²¹ तेव्हा ते राजे गिदेनला म्हणाले, “चल पुढे हो आणि तूव आमच्यावर प्रहार कर. तू पुरुष आहेस. तूच हे कृत्य करू शकशील.” तेव्हा गिदेनने त्यांना ठार केले. त्यांच्या उंटांच्या गव्यातील चंद्रकोरीच्या आकाराचे दगिने त्याने काढून घेतले.

गिदेन एफोद करतो

²² मग इम्हाएल लोक गिदेनला म्हणाले, “तू आम्हाला मिधानी लोकांच्या तावडीतून सोडवले आहेस तेव्हा आता तू आमच्यावर राज्य कर. तू तुझा मुलगा, तुझा नातू यांनी ही आमच्यावर राज्य करावे.”

²³ पण गिदेन त्यांना म्हणाला, “खुद परमेश्वरच सत्ताधीश आहे. मी किंवा माझा मुलगा तुमच्यावर राज्य करणार नाही.”

²⁴ इम्हाएल लोकांनी ज्या अनेकांचा पराभव केला त्यात इश्माएलीही होते. हे इश्माएली पुरुष सोन्याची कुळदले घालत. गिदेन इश्माएलीना म्हणाला, “तुम्ही जी लूट मिळवली आहे त्यातून तुमच्यापैकी प्रत्येकाने मला अशी सोन्याची कुळदले करून द्या.”

²⁵ त्याला इम्हाएल लोक आनंदाने कबूल झाले त्यांनी जमिनीवर एक अंगरखा पसरला. त्यावर प्रत्येकाने कुळदले टाकले. ²⁶ नंतर त्या सर्वांचे वजन केले ते त्रेचाळीस पौँड भरले. इम्हाएल लोकांनी गिदेनला दिलेल्या इतर भेटकस्तू वेगव्याच त्यांचे वजन यात धरलेले नाही. चंद्रकोरी, लोलक या आकारांची भूषणे, मिधानी राजांच्या अंगावरील जांभळी वस्त्रे, त्यांच्या उंटांच्या गव्यातील साखव्या अशा विविध भेटीही त्यांनी दिल्या.

²⁷ या सोन्यातून गिदेनने एफोद बनवला तो त्याने आपल्या अफ्रा या गावी ठेवला. सर्व इम्हाएल लोक त्याची पूजा करू लागले. परमेश्वरावरीची त्यांची निष्ठा ढळून ते एफोदच्या नादी लागले. गिदेन आणि त्याचे कुटुंब यांना हा एफोद सापव्याप्रमाणेठरून त्यांना पापाघरणसाठी प्रवृत्त करायला कारणीभूत झाला.

गिदेनचा मृत्यू

²⁸ मिधान अशाप्रकारे इम्हाएलांचा अंकित झाला. त्यांनी पुळा डोके वर काढले नाही. गिदेन जिवंत असेपर्यंत, पुढे चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदित होती.

²⁹ योवाशपुत्र यश्वबाल गिदेन आपल्या घरी परतला. ³⁰ त्याला सत्तर मुलगे होते. कारण त्याला अनेक

बायका होत्या. ³¹शखेम शहरात त्याला एक उपपत्नी होती. तिच्यापासून त्याला अबीमलेख नावाचा मुलगा झाला.

³²जुदे गिदेन बराच वृद्ध होऊन मरण पावळा. योवाशच्या कवरीत त्याला पुरायात आले. अवियेजर लोक राहतात त्या अप्रा या गावात ही कवर आहे. ³³गिदेनच्या मृत्युंतर लगेच इम्हाएल लोक पुन्हा बआलच्या मारे लागले त्यांनी बआल - बरीथ याला परमेश्वर मानले. ³⁴भोवतालच्या सर्व शत्रूपासून परमेश्वराने त्यांना वाचवले असले तरी देखील इम्हाएल लोकांना आपल्या परमेश्वराचा विसर पडला. ³⁵यरुब्बाल (गिदेन) याने त्यांच्यासाठी इतके केले तरीसुधा त्याच्या कुटुंबीवांशी इम्हाएल लोक एकनिष्ठ राहिले नाहीत.

अबीमलेखची कारकीर्दी

9 यरुब्बाल (गिदेन) याचा अबीमलेख हा मुलगा. शखेम येथे तो आपल्या आजोळी गेला आणि मामांना व सर्व नातेवाईकांना म्हणाला, ²“शखेम नगरातील वडीलधांच्यांना विचारा की, यरुब्बालच्या सतर मुलांच्या सतेखाली राहणे चांगले की एकाच माणसाच्या आधिपत्याखाली असणे चांगले? मी तुमचा नातेवाईक आहे हे लक्षत ठेवा.”

³अबीमलेखच्या मामांनी शखेम नगरातील अधिकारी मंडळीना हा प्रश्न विचारला. त्यांनीही अबीमलेखला आपला पाठिंबा द्यायचे ठरवले. ते म्हणाले, “हा तर आमचा बंधू आहे.” ⁴शखेमच्या या अधिकारीच्यांनी बआल - बेरीथच्या मंदिरातून सतर रौप्यमुदा अबीमलेखला दिल्या. त्यातून अबीमलेखने काही रिकामटेकडी कसलाही मुलाहिजा नसलेली माणसे आपल्या पदरी बाळगली. ती सतत अबीमलेख बरोबर राहत असत.

⁵अबीमलेख अप्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सतर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगऱ्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते.

⁶मग शखेम अणि मिल्लो येथील नेते एकत्र आले. शखेममधील स्तंभाजवळच्या एका वृक्षाखाली जमून त्यांनी अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित केले.

योथामची कहाणी

“हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिजीम डोंगरावर उभा राहून मोठ्याने लोकांशी बोलू लागला.

“शखेम नगरातील अधिकारीच्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेल.”

एक दिवस, आपल्याला कोणीतरी राजा असावा असे सर्व झाडांच्या मनात आले. तेव्हा जैतून वृक्षाला ती झाडे म्हणाली, “तू आमचा राजा हो.”

९जैतून वृक्ष त्यांना म्हणाला, “सर्व माणसे आणि परमेश्वर माझ्यापासून जे तेल मिळते त्यासाठी माझी सुती करतात. ते तेल करायचे सोडून मी नुस्ता इतर झाडावर डोलत राहू काय?”

¹⁰मग ती झाडे अंजीराच्या झाडाकडे गेली व म्हणाली, “तू आमचा राजा हो.”

¹¹पण अंजीराच्या झाडाने उत्तर दिले, “माझी गोड आणि रसाळ फळे करायचे थांबवून मी इतर झाडावर डोलत राहायला जाऊ की काय?”

¹²तेव्हा ती झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली, “त आम्हावर राज्य कर.”

¹³पण द्राक्षवेलीने उत्तर दिले, “माझ्या द्राक्षरसामुळे माणसे, राजेलोक संतुष्ट होतात. ते करायचे सोडून मी इतर झाडावर हालत डोलत राहू का?”

¹⁴शेवटी ती सर्व झाडे काटेरी झुटुपाकडे जाऊन म्हणाली, “तू ये आणि आम्हावर राज्य कर.”

¹⁵ते काटेरी झुटूप त्यांना म्हणाले, “तुम्हाला खरोखरच मला राजा करायचे असेल तर माझ्या सावलीत आश्रयाला या. तसे केले नाहीत तर काटेरी झुटुपातून अझी निघून तो लवानोनचे गंधस्रु भस्मस्रात करील.”

¹⁶“आता, अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित करताना तुम्ही पूर्णपणे प्रमाणिक राहिला असलात तर त्याच्या कारकीर्दीत सुखात असा. यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुमचे वर्तन योग्य असेल तर ठीकच आहे. ¹⁷पण माझ्या वडीलांनी तुमच्यासाठी काय केले ते आठवा ते तुमच्या नातेवाईक म्हणून तुम्ही असे केलेत पण तो निव्वळ दासीपुढ आहे. ¹⁸यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुम्ही खरोखरच प्रमाणिक असाल तर अबीमलेखच्या राज्यात सुखी असा. तो ही तुमच्यावर आनंदाने राज्य करो. ¹⁹पण तुमचे हे वागणे बरोबर नसेल तर मात्र अबीमलेखच्या हातून शखेम आणि मिल्लो यांचा नाश होवो. तसेच अबीमलेखाची नाश होवो!”

²⁰एवढे बोलून योथाम वैर या शहराला पळून गेला. अबीमलेखाच्या भीतीने तो तेथेच राहिला.

अबीमलेखची शखेमशी लडाई

²²अबीमलेखने इम्हाएल लोकांवर तीन वर्षे राज्य केले. ²³⁻²⁴अबीमलेखने यरुब्बालाच्या सतर मुलांची म्हणजे

आपल्याच भावंडांची हत्या केली होती. या दुष्कृत्यात त्याला शखेमच्या अधिकाऱ्यांची साथ होती. तेव्हा अबीमलेख आणि हे अधिकारी यांच्यात परमेश्वराने वैमनस्य निर्माण केले. अबीमलेख विरुद्ध या अधिकाऱ्यांनी कपट कारस्थान करायला सुरुवात केली.²⁵ आता त्यांना अबीमलेख आवडे नासा झाला होता. त्यांनी वाटमारी करायला डोंगरांवर माणसे ठेवली. या लूटमारीच्या बाटम्या अबीमलेखपर्यंत येऊन पोचल्या.²⁶ याच सुमाराला एवेदचा मुलगा गाल आपल्या भाऊ बंदसंह शखेम शहीरा राहायला आला. तेव्हा शखेमच्या वडीलधाऱ्यांनी गालवर विश्वास टाकून राहायचे ठरवले.

²⁷ एक दिवस शखेमधील लोक द्राक्ष खुडणीसाठी मळ्यामध्ये गेले. त्यांनी द्राक्षरस काढला आणि त्यांच्या दैवतांच्या देवलात उत्सव केला. खालीपेयांची मेजवानी केली आणि अबीमलेखला शिव्याशाप दिले.

²⁸ तेव्हा एवेदपुत्र गाल म्हणाला, “आपण शखेमचे लोक आपण त्याच्या राजवटीत का राहावे? तो कोण समजतो स्वतःला? यश्वबालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर? जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे, खेरे ना? आपण अबीमलेखला जुमानत कामा नये. आपण आपल्याच लोकांचे, हमोरच्या लोकांचे एकले पाहिजे. (हमोर हा शखेमचा मूळ पुरुष)

²⁹ तुम्ही मला या लोकांचा सेनापती नेमले तर मी अबीमलेखला नेस्तनाबूत करीन. “आपल्या सैन्याची जमवाजमव कर आणि युद्धाला सज्ज हो, असे मी त्याला आव्हान देईन.”³⁰ जबूल शखेम नगराचा अधिकारी होता त्याने हे एकले आणि तो संतपला. ³¹ त्याने अरुमा येथे दूत पाठवून अबीमलेखला हे वर्तमान पोचवले. तो संदेश असा:

एवेदचा मुलगा गाल आणि त्याचे भाऊबंद शखेम शहरात येऊन राहिले आहेत. ते तुला त्रास देण्यासाठी कारस्थान करत आहेत. त्यांनी सगळ्यांशा शाहरवासियांना तुड्याविरुद्ध फितवले आहे. ³² तेव्हा तू आणि तुझी माणसे रातोरात येऊन नगराच्या बाहेर शेतात लपून राहा.

³³ स्काळी सूर्य वर येताच शहरावर हल्ला चढवा. गाल आणि त्याची माणसे तुझा प्रतिकार करायला येतील तेव्हा त्यांचा चांगला समाचार छ्या.

³⁴ तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैनिक रात्रीच निघून नगराकडे आले. चार तुकड्या करून ते सैन्य शखेम बाहेर दबा धरून बसले. ³⁵ इकडे एवेद पुत्र गाल बाहेर पडून नगराच्या वेशीपाशी उभा राहिला तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैन्य दबा धरून बसले होते ते एकदम बाहेर आले.

³⁶ गालने ते पाहिले व तो जबूलला म्हणाला, “ते पाहा डोंगरमाथ्यावरुन लोक उत्तरत आहेत.”

जबूल त्याला म्हणाला, “तू पाहतोस त्या डोंगराच्या साकल्या आहेत त्या तुला माणसांसारख्या बाट आहेत.”

³⁷ पण गाल पुढी म्हणाला, “ती पाहा तिकडून काही माणसे प्रदेशाची नाभी नानक जागा उत्तरुन येत आहेत. आणि जावूगारच्या वृक्षाजवल्ही कोणाचे तरी डोके मी पाहिले आहे.”

³⁸ तेव्हा जबूल गालला म्हणाला, “मग आता तुझे बढाया मारणे कुरुते गेले? ‘अबीमलेख कोण? आम्ही त्याचे का ऐकावें असे तू म्हणत होतास नाही का? त्यांना तू खस्यावारी नेलेस. आता जा आणि त्यांचा सामना कर.”

³⁹ तेव्हा गाल शखेमच्या लोकांचे नेतृत्व करून लढाईला बाहेर पडला. ⁴⁰ अबीमलेखच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. ते मारे आपल्या नाराच्या वेशीच्या दिवशीने पळत सुटले. गालची पुष्कळ माणसे तर तेथे पोहांचाच्या आधीच मारली गेली.

⁴¹ तेव्हा अबीमलेख अस्मा या नगराला परतला. जबूलने गाल आणि त्याचे भाऊबंद यांना शखेम सोडून जायला भाग पाडले.

⁴² दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक आपापल्या शेतीवाडीवर कामाला गेले असे अबीमलेखला कळले. ⁴³ त्याने आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. शखेमच्या लोकांवर त्याला गनिमी काव्याने हल्ला करायला होता म्हणून त्याने आपल्या सैन्याला शेतात दबा धरून बसायला सांगितले. लोक गावातून शेतावर जायला निघतात तोच त्याने त्यांचावर हल्ला चढवला. ⁴⁴ अबीमलेख एका तुकडी बरोबर शखेमच्या वेशीपाशी गेला. राहिलेल्या दोन तुकड्यांनी शेतील लोकांवर हल्ला करून त्यांना ठार केले.

⁴⁵ दिवसभर लढाई चालली. अबीमलेखच्या सैन्याने शखेम शहरावर ताबा मिळवला. तेथील लोकांना ठार मारले. मग त्याने शहराची पूर्ण नासधूस करून त्यावर मीठ पसरले.

⁴⁶ शखेमच्या गढीमध्ये काही माणसे अजूनीही होती. त्यांनी हे एकले तेव्हा एल-बरीथ परमेश्वराच्या मंदिराच्या सर्वात सुरक्षित खोलीमध्ये ती एकत्र जमली.

⁴⁷ हे ही अबीमलेखच्या कानावर आले. ⁴⁸ तेव्हा तो आपल्या माणसांना येऊन सलमोन डोंगरावर गेला. तेथे त्याने कुर्जाडीने जाडांच्या काही फांद्या छाटल्या. त्या फांद्या खांद्यावर घेतल्या. बरोबरच्या लोकांनाही त्याने वेळ न दवडता तसेच करायला सांगितले. ⁴⁹ तेव्हा त्यांनीही फांद्या तोडून घेतल्या व अबीमलेखच्या पाठोपाठ ते चालू लागले. एल-बरीथच्या तळघरासमोर त्या रचून ठेवल्या मग त्यांनी त्या डिगाला आग लावली. शखेमच्या मनोज्याजवळ राहाणारी बायकापुरुष मिळून जबळ जवळ हजार माणसे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

अबीमलेखचा मृत्यू

⁵⁰ नंतर अबीमलेख आपल्या बरोबरच्या लोकांसह तेबेस या नगरी गेला. तेही नगर त्यांनी काबीज केले. ⁵¹ पण त्या

नगराच्या आत एक मजबूत गढी होती. तिच्यात नगरातील बायका, पुरुष, अधिकारी आश्रयाला गेले. आत जाताच त्यांनी दरवाजा पळू बंद केला. मग ते गढीच्या छतावर चढून बसले.⁵² अबीमलेख व त्याची माणसे हल्ला करायला गढीपर्यंत आली. त्यांना गढीला आग लावायची होती.⁵³ पण अबीमलेख गढीच्या दरवाजाशी थांबलेला असताना, वर चढून बसलेल्या एका बाईने त्याच्या डोक्यावर जाते टाकले. अबीमलेखच्या डोक्याला त्यामुळे भयंकर मार लागला.⁵⁴ अबीमलेख आपल्या सशस्त्र नोकराला तेवढ्यात म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला ठार कर “एका बाईने”⁵⁵ अबीमलेखला मारले असे लोकांनी महणता कामा नव्ये म्हणून तुझ्या हातून मला मरण येऊ दे.” तेव्हा त्याची शस्त्रे वाहन नेणाऱ्या सेवकाने त्याला तलवारीने भोसकले व अबीमलेख भरण पावला.⁵⁵ ते पाहिल्यावर इम्हाएल लोक आपापल्या घरी परतले.

⁵⁶ अशाप्रकारे, अबीमलेखला त्याच्या दुष्कृत्यांबद्दल परमेश्वराने सजा केली. आपल्या सत्तर भांवाना ठार करून त्याने आपल्या बडीलांचा घोर अपराध केला होता.

⁵⁷ शखेमच्या लोकांनाही त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल परमेश्वराने शिक्षा केली. एकंदरीत योथामचा शाप खरा ठरला. (गिदेन यशब्दालचा योथाम हा सर्वात धाकटा मुलगा.)

सातवा न्यायाधीश तोला

10 अबीमलेखच्या मृत्यूनंतर इम्हाएल लोकांच्या रक्षणासाठी देवाने तोला या न्यायाधीशाची योजना केली. तोला हा पुवाचा मुलगा आणि पुवा दोदेचा. तोला इस्साखारच्या वंशातील होता व एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शासीर या नगरात राहात असे. ² तोलाने तेवीस वर्षे इम्हाएल लोकांमध्ये काम केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याला शासीरमध्ये पुरण्यात आले.

पुढचा न्यायाधीश याईर

³ तोलानंतर देवाने याईरची नेमणूक केली. तो गिलाद भागात राहणारा होता. त्याने बावीस वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. ⁴ याला तीस मुलगे होते आणि ते तीस गाढवांवर * बसून गिलादमधील तीस गावांचा कारभार पाहात असत. या गावांना अजूनही याईरची गावे म्हणून ओळखले जाते. ⁵ याईरच्या मृत्यूनंतर त्याचे कामोन नगरात दफन करण्यात आले.

अम्मोनी लोकांची इम्हाएल लोकांबोरबर लढाई

“इम्हाएल लोकांनी परमेश्वराला अमान्य असलेल्या गोष्टी पुऱ्हा करायला सुरुवात केली, बआल, अस्तारोथ,

तीस मुलगे ... तीस गाढवांवर ते जवाबदार अधिकारी होते हे यातून सुचवायचे आहे. बहुधा ते नगरपिते असावेत.

या दैवतांची तसेच अरामी, सीदेनी, मवाबी, अम्मोनी तसेच पलिष्ठी या लोकांच्या दैवतांची त्यानी उपासना करायला सुरुवात केली. आपल्या परमेश्वरासून ते दूर गेले, त्याची सेवा करणे त्यांनी थांबवले.

⁷ तेव्हा परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. त्याने अम्मोनी आणि पलिष्ठी या लोकांच्या हातून त्यांचा पराभव करवला. ⁸ त्याच वर्षी गिलादांच्या प्रदेशात, यार्देन नदीच्या पूर्वीला राहणाऱ्या इम्हाएल लोकांचा त्या लोकांनी संहार केला. हा प्रदेश अमोरी लोकांचा होता. या भागातील इम्हाएल लोकांना अठरा वर्षे हाल अपेष्टा काढाय्या लागल्या. ⁹ अम्मोनी लोक मग यार्देनच्या पर्लीकडे गेले याहूदा, बन्यामीन आणि एफ्राईम यांच्या वंशजांशी त्यांनी लढाया केल्या. अम्मोनी लोकांमुळे इम्हाएल लोकांना फार त्रास भोगावा लागला.

¹⁰ तेव्हा इम्हाएल लोकांनी परमेश्वराचा धाव केला. ते म्हणाले, “परमेश्वरा, आम्ही दुष्कृत्य केले आहे. देवाला सोडून आम्ही बआल या भलत्या दैवताची उपासना केली आहे.”

¹¹ परमेश्वर इम्हाएल लोकांना म्हणाला, “मिसरी, अमोरी, अम्मोनी, पलिष्ठी अशा वेगवेगळ्या लोकांकडून जेव्हा जेव्हा तुम्हाला जाच झाला तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याकडे गाळ्याणे आणलेत. मी तुमची सुटका करत गेलो. ¹² सीदेनी, अमालेकी, मिद्यानी यांनीही तुम्हाला छळले तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. तेव्हा ही मी तुम्हाला वाचवले. ¹³ पण मला सोडून तुम्ही भलत्या दैवतांच्या पाठीमागे लागलात. तेव्हा आता फुऱ्हा मी तुमच्या मदतीला येणार नाही. ¹⁴ त्या दैवतांची उपासना करायला तुम्हाला आवडते, तेव्हा आता त्यांनाच बोलवा आणि मदतीसाठी विनंती करा. त्यांनाच तुमचे संकटातून रक्षण करू द्या.”

¹⁵ पण इम्हाएल लोकांनी परमेश्वराची विनवणी केली. ते म्हणाले, “आमचे चुकले आम्हाला हवी ती शिक्षा दे, पण आता आम्हाला वाचव.” ¹⁶ मग इम्हाएल लोकांनी त्या परव्या दैवतांचा त्याग केला. परमेश्वराकडे ते फुऱ्हा एकदा वळले. त्यांचे हाल पाढून परमेश्वराला त्यांची द्या आली.

इफ्ताहताहची नेता म्हणून निवड

¹⁷ अम्मोनी लोक युद्धासाठी एकत्र जमले, गिलाद प्रदेशात त्यांची छावणी होती. इम्हाएल लोकांही एकत्र आले. मिस्या येथे त्यांनी तक दिला. ¹⁸ गिलाद प्रदेशातील लोकांचे नेते म्हणाले, “अम्मोनी लोकांवरील हल्ल्याचे जो कोणी नेतृत्व करील तो गिलाद प्रदेशातील आम्हा लोकांचा मुख्य होईल.”

11 इफ्ताह हा खंबीर लढवया असून तो गिलाद वंशातील होता. पण तो एका वेशेच्या मुलगा होता. याच्या बडीलांचे नाव गिलाद. ² गिलादच्या बायकोला खूप मुले झाली. ही मुले मोठी झाल्यावर त्यांना इफ्ताह आवडेनासा झाला त्यांनी त्याला आपले गाव सोडायला लावले. ते म्हणाले, तुला आमच्या बडीलांच्या मिळकतीतील

हिस्सा मिळणार नाही. तू दुसऱ्या बाई पासून झालेला आहेस.”³भावांच्या या वर्तणुकीमुळे त्याला दूर जावे लागले. तो टोब देशात जाऊन राहिला. तेव्हा तेथील काही रांगडी माणसेही त्याला घेऊन मिळाली.

⁴काही काळानंतर अम्मोनी लोकांची इम्प्राएल लोकांबरोबर लडाई झाली. ⁵यावेळी गिलादमधील वडीलधारे नेते इफ्ताह कडे आले. टोब सोडून त्याने गिलाद मध्ये परत यावे असे त्यांना वाटत होते.

⁶म्हणून ते त्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा सामना करावला तू आमचे नेतृत्व कर.”

⁷पण इफ्ताह त्यांना म्हणाला, “तुम्हीच तर मला माझ्या वडीलांचे घर सोडायला लावलेत. तुम्ही माझा तिरस्कार करता. आता अडचणीत आल्यावर माझ्याकडे का येता?”

⁸त्यावर ही वडीलधारी मंडळी म्हणाली, “अडचण आहे म्हणून तर आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. आता कृपा करून अम्मोन्यांच्या विरुद्ध उठाव करायला आमच्या बरोबर चल. गिलादातील सर्वांचा तू सेनापती होशील.”

⁹तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “या लघ्यासाठी माझी तुम्हाला गरज आहे हे ठीक आहे, पण परमेश्वराच्या मदतीने मी जिंकलो तर मी तुमचा नेता होईन.”

¹⁰तेव्हा गिलादचे अधिकारी पुरुष इफ्ताहाला म्हणाले, “आमचे सर्व बोलणे परमेश्वर ऐकत आहे. तू आम्हाला जे जे करायला सांगशील ते ते आम्ही करु आम्ही हा शब्द दिला आहे.

¹¹तेव्हा इफ्ताह त्यांच्या बरोबर गेला. त्यांचा तो नेता आणि सेनापती बनला. मिस्पा नगरात परमेश्वरासमोर इफ्ताहने आपल्या सर्व शब्दांची उजलणी केली.”

अम्मोनी राजाला इफ्ताहचा संदेश

¹²इफ्ताहने अम्मोनी लोकांच्या राजाकडे दूता करवी संदेश पाठवला तो असा; “अम्मोनी लोक आणि इम्प्राएल लोक यांच्यामध्ये कोणताही तंता बर्खेडा नसताना तू आमच्यावर चढाईक करतोस?”

¹³त्यावर त्या राजाने इफ्ताहच्या दूतांना सांगितले, “इम्प्राएल लोक मिसरमधून आले तेव्हा त्यांनी आमचा प्रदेश बळकावला. अर्णोन नदीपासून थेट याब्बोक आणि यादेन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला. म्हणून आम्ही लडत आहोत. त्यांना आमची भूमी सलोख्याने परत करायला सांगा.”

¹⁴हा निरोप दूतांनी इफ्ताहकडे घेऊन सांगितला. * तो ऐकल्यावर इफ्ताहने पुढा अम्मोनी राजाला संदेश पाठवला.

¹⁵संदेश असा होता:

हा निरोप ... सांगितला हिंदू सांहितेत हे वाक्य नाही. प्राचीन ग्रीक भाषांतरातून घेतले आहे.

इफ्ताहचे म्हणणे असे, मवाब किंवा अम्मोनी लोकांची भूमी इम्प्राएल लोकांनी बळकावलेली नाही.

¹⁶मिसरमधून बाहेर पडल्यावर इम्प्राएल लोक प्रथम बळवंटात गेले तेथून ते लाल समुद्राकडे गेले त्यानंतर ते कादेश येथे आले. ¹⁷त्यांनी अदोमच्या राजाकडे संदेश पाठवला. संदेश घेऊन जाणाऱ्या दूतांनी त्या देशमधून जाऊ देण्याची राजाला विनंती केली. पण अदोमच्या राजाने ती मानली नाही. तेव्हा असाच संदेश आम्ही मवाबच्या राजालाही पाठवला. त्यानेही ते झिडकारले. तेव्हा इम्प्राएल लोक कादेश येथे राहिले.

¹⁸अदोम आणि मवाब या देशांना बळसा घालून इम्प्राएल लोक बळवंटामधून गेले. मवाबच्या पूर्वकडे त्यांनी अर्णोन नदीच्या पलीकडच्या तीरावर तळ ठोकला. त्यांनी मवाबची सीमा ओलांडली नाही. (अर्णोन नदी हीच मवाबची सीमा.)

¹⁹नंतर इम्प्राएल लोकांनी अमोन्यांचा राजा सीहोन याच्याकडे दूत पाठवले. सीहोन हा हेशबोनचा राजा. दूत सीहोनला म्हणाले, “आम्हा इम्प्राएल लोकांना तुझ्या भूमीतून जाऊ दे आम्हाला आमच्या प्रदेशात पोहोचायचे आहे.” ²⁰पण अमोन्यांचा राजा सीहोन इम्प्राएल लोकांना आपल्या हृदीतून जाऊ देईना. उलट त्याने आपले सैन्य गोळा केले आणि याहस येथे तळ दिला. इम्प्राएल लोकांशी अमोन्यांनी युद्ध केले.

²¹यावेळी इम्प्राएलच्या परमेश्वर देवाने सीहोन आणि त्याचे सैन्य यांचा पराप्रव करायला इम्प्राएल लोकांना मदत केली. त्यामुळे अमोन्यांची भूमी ही इम्प्राएल लोकांची मालमता बनली. ²²अर्णोन नदीपासून याब्बोक नदीपर्यंत आणि बळवंटापासून यादेन नदीपर्यंत अमोन्यांचा सर्व प्रदेश इम्प्राएल लोकांच्या ताब्यात आला.

²³इम्प्राएलच्या परमेश्वर देवाने अमोन्यांना आपला प्रदेश सोडून द्यायला भाग पाढले आणि तो प्रदेश इम्प्राएल लोकांना दिला. आता इम्प्राएल लोकांना तो प्रदेश सोडायला लावणे तुला जमेल असे तुला बाटते?

²⁴कमोश या तुमच्या देवाने दिलेल्या भूमीत तुम्ही खुशल राह शकता. म्हणजे आमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीत आम्ही राहू. ²⁵मवाबचा राजा सिप्पोर पुढी बालाक याच्या पेक्षा तू चांगला आहेस का? तो कोठे वाद घालत बसला? तो कधी इम्प्राएल लोकांशी युद्ध करायला सरसावला का? ²⁶हेशबोन शहर आणि त्याच्या आसपासची गावे यात इम्प्राएल लोक गेली तीनशे वर्षे राहात आहेत. अरोरेर आणि त्याच्या भोवतालची गावे, अर्णोन नदीच्या काठावरची गावे या सर्व ठिकाणी इम्प्राएल लोक गेली तीनशे वर्षे आहेत. त्या काळात तुम्ही कधी ती परत मिळवायचा प्रयत्न का केला नाहीत? ²⁷इम्प्राएल लोकांनी तुमचे

कथी वाकडे केले नाही पण तुम्ही मात्र त्यांच्यावर अन्याय करत आहात. आता, इग्राएल लोकांची बाजू न्यायाची आहे की अम्मोनी लोकांची याचा निर्णय खुद तो न्यायाधीश परमेश्वरच करो!”

²⁸पण इफ्ताहच्या या संदेशाकडे अम्मोनी लोकांच्या राजाने सरळसरळ दुर्लक्ष केले.

इफ्ताहचे नवक

²⁹मग परमेश्वराचा आत्मा इफ्ताहमध्ये संचारला. इफ्ताह गिलाद आणि मनशेषो यांच्या प्रदेशातून गिलादमधील मिस्पा नगरात आला. तेथून तो अम्मोनी लोकांच्या प्रदेशात घुसला.

³⁰इफ्ताह परमेश्वराला नवस बोलला तो म्हणाला, “तू जर मला अम्मोन्यांच्या पराभव करु दिलास तर,³¹किंजी झाल्यावर मी परत येईन तेव्हा माझ्या घरातून जो कोणी मला सामोरा येईल त्याला मी तुला होमबली म्हणून अर्पण करीन”

³²मग इफ्ताहने अम्मोन्यांवर हल्ला चढवला. त्यांचा पराभव करण्यात त्याला परमेश्वराचे साहाय्य झाले.

³³असोपर नगरापासून मिन्नीथ नगरापर्वत वीस नगरे त्याने कावीज केली. अवेळ करामीम येथेपर्वत त्याने अम्मोन्यांचा बीमोड केला. इग्राएल लोकांनी अम्मोन्यांचा पराभव केला. अम्मोन्यांचा हा पराभव प्रवंड होता.

³⁴इफ्ताह मिस्पा येथे परतला. तो घरी पोचतो तो त्याची मुलगी त्याला सामोरी आली. त्याची ही एकुलती एक मुलगी खंजिरी घेऊन नृत्य करत पुढे आली. इफ्ताहचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिच्याखेरीज त्याला दुसरे मूळबाळ नव्हते. ³⁵तिलाच प्रथम आलेली पाहताच दुखाखिंगाने तो अंगावरची वस्त्रे फाऊ लागला. तो म्हणाला, “मुली, सत्यानाश झाला. मला तू दुखाच्या खार्हित लोटले आहेस. मी तर परमेश्वराला नवस बोललो आहे आणि मला आता माझा शब्द फिरवता येणार नाही.”

³⁶तेव्हा ती त्याला म्हणाली, “बाबा, तुम्ही नवस बोलला आहात तर तो फेडायलाच हवा. कबूल केलेत त्याप्रमणे आता वागा. परमेश्वराने ही अम्मोन्यांचा पराभव करायला तुम्हाला साहाय्य केलेच की नाही?”

³⁷“उद्दीप ती आपल्या बडीलांना म्हणाली, “पण माझ्यापाठी एक करा. दोन महिने मला एकटीला राह द्या. डोंगरांमध्ये मी राहीन. आता माझे लग्न होणार नाही की मला मुलेबाळे होणार नाहीत. तेव्हा मला आणि माझ्या सख्यांना गव्यात गळे घालन शोक करू द्या.” ³⁸इफ्ताह म्हणाला, “खुशाल तसे कर” त्याने दोन महिन्यांसाठी तिची रवानगी केली. ती आणि तिच्या मैत्रियी डोंगरांमध्ये राहिल्या. कुमारिका म्हणूनच तिला मरण येणार म्हणून त्यांनी शोक केला.

³⁹दोन माहाने असे गेल्यावर ती आपल्या बापाकडे परत आली. इफ्ताहने परमेश्वराला नवस बोलल्याप्रमाणे सर्व काही केले. इफ्ताहची मुलगी कुमारिकाच राहिली.

तेव्हा इग्राएलामध्ये एक प्रथा पडून गेली.⁴⁰गिलादमधील इफ्ताहच्या मुलीचे सर्व इग्राएल स्त्रिया स्मरण ठेवतात दरवर्षी चार दिवस त्या तिच्या प्रतीत्यर्थ शोक करतात.

इफ्ताह आणि एफ्राईम

12 एफ्राईमच्या लोकांनी सैन्याची जमवाजमव केली आणि नदी ओलांडून ते साफोन येथे गेले. ते इफ्ताहला म्हणाले, “अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तू आम्हाला मदतीसाठी का बोलावले नाहीस? आता आम्ही तुझ्यास्कट तुझ्या घराला आग लावो.”

²इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोक आपल्याला वरचेवर त्रास देत होते. म्हणून मी माझ्या सैन्यासह त्यांच्यावर चालून गेलो. तेव्हा मी तुम्हाला बोलावले होते पण तुम्ही कुमक पाठवली नाही. ³तुम्ही मदत मिळण्याची चिंहे दिसेनात तेव्हा मी माझा जीव धोक्यात घातला. नदी उत्तरान मी अम्मोन्यांशी लढायला गेलो. त्यांना नेस्तनाबूत करण्यात परमेश्वराचे मला साहाय्य झाले. आता तुम्ही आज माझ्याशी लढायला का आला आहात?”

⁴मग इफ्ताहने गिलादमधील लोकांना एकत्र केले. त्यांनी एफ्राईमशी युद्ध केले. ते युद्धात उत्तराले कारण एफ्राईम लोकांनी गिलादांचा अम्मान केला होता. ते म्हणाले होते, “गिलादांनो, तुम्ही म्हणाऱे एफ्राईमांनी जीवदान दिलेले पळपुटे आहात. तुम्हाला स्वतःचा प्रदेश सुध्दा नाही. तुम्हच्यातील काही भाग एफ्राईमांचा तर काही मनशेश्वरा आहे.” गिलादांनी एफ्राईमांचा पराभव केला. ⁵एफ्राईम देशाकडे जाणरे यार्देन नदीवे उत्तर गिलादांनी ताज्यात घेटले. कोणीही जिंवत राहिलेला एफ्राईम माणसू आला आणि नदी ओलांडून जाऊ देण्याची विनंती करायला लागला की गिलाद विचारत, “तू एफ्राईमचा आहेस का?” तो म्हणे, “नाही” ⁶मग ते त्याला “शिब्बोलेथ” हा शब्द उच्चवारयला सांगत. एफ्राईम लोकांना तो नीत म्हणता येत नसे. तो म्हणे, “शिब्बोलेथ” तेव्हा हा माणसू एफ्राईम असल्याचे त्यांच्या ध्यानात येई. नदीच्या उत्तरापाशी त्याला मासून टाकत. अशाप्रकारे त्यांनी बेचाळीस हजार एफ्राईम माणसे मारली. ⁷इफ्ताह सहा वर्षे इग्राएल लोकांचा न्यायाधीश होता. त्याचे निधन झाल्यावर गिलादमधील त्याच्या गावी त्याचे दफन करण्यात आले.

नंतरचा न्यायाधीश इब्सान

⁸मग बेथलहे ममधील इब्सान याने न्यायाधीश म्हणून इग्राएल लोकांचे काम पाहिले. ⁹त्याला तीस मुलगे आणि तीस मुली होत्या त्याने आपल्या तीसही मुलींना गोत्राबाहेर लग्ने जमवण्यास सांगितले आणि सर्व मुलंसाठी तशाच बाहेरच्या मुली केल्या. इब्सान सात वर्षे न्यायाधीश होता. ¹⁰त्याच्या निधनानंतर बेथलहे मध्ये त्याचे दफन करण्यात आले.

न्यायाधीश एजेन

¹¹त्यानंतर जबुलून वंशातील एलोन इम्प्राएलंचा न्यायाधीश झाला. तो त्या जागी दहा वर्षे होता. ¹²मग तो वारला तेह्वा जबुलूनमधील अयालोन येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

न्यायाधीश अब्बोन

¹³एलोन नंतर हिल्लेलचा मुलगा अब्बोन न्यायाधीश झाला. तो पिराथोनचा होता. ¹⁴त्याला चाळीस मुलगे आणि तीस नात होते. ते सतर गाढवांवर स्वार होत. अब्बोन आठ वर्षी इम्प्राएलंचा न्यायाधीश होता. ¹⁵पुढे त्याच्या मृत्यूनंतर पिराथोन येथे त्याला पुरण्यात आले. एफ्राइम प्रांतातील अमालोक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन हे ठिकाण आहे.

शमशोनचा जन्म

13 इम्प्राएल लोकांनी दुष्कृत्ये करायला मुरुवात केली आहे असे पुन्हा परमेश्वराच्या लक्षात आले. तेह्वा त्याने चाळीस वर्ष पलिष्ठांच्या हातात सता दिली. ²सरा नगरामध्ये मानोहा नावाचा एक माणूस होता. तो दान वंशातील होता. त्याच्या बायकोला मूळबाळ होत नव्हते. ³एकदा परमेश्वराच्या द्वाने तिला दर्शन दिले. तो तिला म्हणाला, “तुला आजतागायत मूळ झाले नाही पण आता तू गोरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल.” ⁴मात्र द्राक्षारस किंवा मद्य पिज नको. तसेच कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस. ⁵कारण तु गर्भवती राहून पुत्राला जन्म देशील. तो परमेश्वराचा असेल. तो नाजीर होईल. त्याचे जावळ काढू नको. जन्माला येण्याअगोदर पासूनच परमेश्वराची त्याच्यावर कृपाहृष्टी असेल. पलिष्ठांयांसून तो इम्प्राएलंचे रक्षण करील.”

“तिने आपल्या नवज्याला सर्व काही सांगितले. ती म्हणाली, “देवकाङ्गन एक माणूस माझ्याकडे आला होता. त्याचे रुप देवाच्या देवदूताप्रमाणे भिंती आणि आदर निर्माण करणारे होते. त्याला पाहून मी भयभीत झाले. त्याचा ठाविठिकाणा मी विचारला नाही. त्यानेही त्याचे नाव सांगितले नाही. ⁷पण तो मला म्हणाला, तुला दिवस राहतील आणि मुलगा होईल. मद्य किंवा द्राक्षारस पिज नको. तसेच कोणतेही अशुद्ध अन्न खाऊ नको. कारण हा मुलगा जन्माला यायच्या आधीपासून मरेपर्यंत देवाचा नाजीर असणार आहे.”

“⁸हे ऐकून मानोहाने परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, त्या दूताला परत आमच्याकडे पाठव या जन्माला येण्याचा मुलाचे संगोपन आम्ही कसे करावे हे आम्हाला त्याच्याकडून पुन्हा ऐकू दे.”

⁹परमेश्वराने मानोहाची ही विनवणी ऐकली. परमेश्वराचा दूत पुन्हा तिच्याकडे आला. ती शेतात बसली होती आणि तिचा नवरा तिच्याजवळ पास नव्हता. ¹⁰“तो

पुन्हा आलाय त्यादिवशी आलेला माणूस आज परत येथे आला आहे” असे सांगत ती धावतच नवज्याला बोलवायला गेली. ¹¹मानोहा उठून बायकोच्या मागोमाग गेला. त्या माणसाजवळ आत्यावर त्याला म्हणाला, “पूर्वी माझ्या बायकोशी बोलून गेलास तो तूच का?”

दूत म्हणाला, “ही, तोच मी”

¹²तेह्वा मानोहा म्हणाला, “आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून येवो त्या मुलाचा जीवनक्रम कसा असेल? तो काय काय करील? आम्हाला सर्व काही सांग.”

¹³तेह्वा मानोहाला तो परमेश्वराचा दूत म्हणाला, “तुम्ही बायकोला मी जे सांगितले त्याप्रमाणे तिने वागावे. ¹⁴द्राक्षवेलाचा कोणताही भाग तिने खाऊ नये. द्राक्षारस किंवा मद्य पिज नये. अशुद्ध अन्नाचे सेवन करु नवे. माझ्या आज्ञा कसोशीने पाळाच्यात.”

¹⁵मानोहा त्यावर परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “तुम्ही थोडावेळ आमच्यात राहा तुमच्या पाहुण्याचारासाठी आम्ही करडू शिंजवतो.”

¹⁶परमेश्वराचा दूत म्हणाला, “तुम्ही मला ठेवून घेतलेत तरी मी तुमचे काही खाणार नाही. पण तुम्हाला काही करायचेच असेल तर परमेश्वरासाठी होमार्पण करा.” (हा खरच परमेश्वराचा दूत आहे याची मानोहाला कल्पना नव्हती.)

¹⁷मानोहाने त्याला विचारले, “तुमचे नाव काय? तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व घडून आल्यावर आम्ही तुमचा सन्मान करु.”

¹⁸परमेश्वराचा दूत म्हणाला “माझे नाव कशाला विचारता? ते अति आश्चर्यकारक* आहे. तुमच्या त्यावर विश्वास बसणार नाही.”

¹⁹मानोहाने मग एका करडाचा खडकावर बळी दिला तो बळी आणि धान्यार्पण परमेश्वराला व आश्चर्यकारक कृत्ये करण्याच्या त्या माणसाला अर्पण केले. ²⁰मग जे जे घडले ते मानोहा व त्याची पत्नी यांनी पाहिले वेदीवरुन ज्याला आकाशाकडे झोपावत असताना त्यातूनच तो परमेश्वरदूत सर्वास्थ झाला.

हे पाहाताच उभयतांनी जमिनीवर लोटांगण घातले. ²¹तो परमेश्वराचाच दूत असल्याची मानोहाची खात्री पटली. पुन्हा मानोहा अर्पण त्याची पत्नी यांना त्याने दर्शन दिले नाही. ²²मानोहा बायकोला म्हणाला, “आपण आता खात्रीने मरणार. कारण आपण प्रत्यक्ष देवाला पाहिले आहे.”

²³पण ती नवज्याला म्हणाली, “आपण मरावे असे परमेश्वराच्या मनात नाही. तसे असते तर त्याने आपले होमार्पण, धान्यार्पण स्वीकारले नसते. आपल्याला जे दिसले ते दाखवले नसते किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्या नसत्या”

²⁴वथावकाश तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेवले, तो मोठा होऊ लागला. त्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला. ²⁵सरा आणि अष्टावॉल या नंगरांमधल्या महने-दान नगरात तो असताना परमेश्वराच्या आत्म्याने शमशोनमध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली.

शमशोनच विवाह

14 शमशोन तिमा येथे गेला असताना तिथे त्याने एक पलिष्ठी तरुणी पाहिली. ²घरी परतल्यावर तो आपल्या आईवडीलांना म्हणाला, “तिमा येथे मी एक पलिष्ठी मुलगी पाहिली आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.”

³पण त्याचे आईवडील त्याला म्हणाले, आपल्या नातवाहिकांच्या आणि इमारेल लोकांच्या मुलीमध्ये तुझी पत्नी होण्यासारखी स्त्री नाही कां? पलिष्ठ्यांमधील मुलीशीच कशशाला तुला लग्न करायला हवे? त्या लोकांची सुंताही झालेली नसते.”

पण शमशोन म्हणाला, “तीच मुलगी मला हवी मला तिच्याशीच लग्न करायचे आहे.” ⁴(परमेश्वराच्या मनात तसेच आहे हे शमशोनच्या आईवडीलांना ठाऊक नव्हते. पलिष्ठी तेव्हा इमारेलीवर सत्ता गजवत होते. त्याच्या विश्वद्व काहीतरी करायची संधी परमेश्वर पाहात होता.)

⁵शमशोन आपल्या आईवडीलांबरोबर तिमा येथे गेला. शहराजवळच्या द्राक्षमव्यापर्वत ते पोहोचते. तिथे अचानक एका तरुण सिंहाने शमशोनवर झोप घेतली. ⁶त्या क्षणी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला आणि करडू फाडावे तसे त्याने लीलया त्या सिंहाला नुसत्या हातांनी फाडून काढले. मात्र आपल्या या कृत्याचा त्याने आईवडीलांना सुगावा लागू दिला नाही.

⁷शमशोनने पुढे जाऊन त्या पलिष्ठी तरुणीची भेट घेतली. तिच्याशी बोलणे केले. त्याला ती फार आवडली. ⁸काही दिवसांनी तो तिच्याशी लग्न करायला परत जात असताना, त्या तरुण सिंहाचे कलेवर पाहायला बळला. त्याला त्याच्यावर मध्दमाशयांनी पोळे केलेले दिसले. त्यात थोडा मध्दी होता. ⁹तो हाताने काढून घेऊन वाटेने खात खात तो गेला. त्यातील थोडा त्याने घरी पोहोचल्यावर आपल्या आईवडीलांनाही दिला. त्यांनीही तो चाखला. पण तो मध्द त्याने मृत सिंहाच्या शरीरावरुन काढून घेतला आहे हे त्याने त्याना संगितले नाही.

¹⁰मग शमशोनचे वडील त्या पलिष्ठी मुलीला पाहायला गेले. तेव्हा वराने मेजवानी द्यायची पद्धत होती त्याप्रमाणे शमशोनने मेजवानी दिली. ¹¹पलिष्ठी लोकांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या दिमतीला तीस माणसे पाठवली.

¹²त्यांना शमशोन म्हणाला, “मला तुम्हाला एक गोष्ट सांगावची आहे. ही मेजवानी सात दिवस चालणार आहे.

मी तुम्हाला एक कोडे घालतो, त्याचे उत्तर त्या कालावधीत शोधून काढा तुम्हाला या कोड्याचा अर्थ सांगता आला तर मी तुम्हाला तीस सुती अंगरखे आणि तीस पोशाख देर्हीन. ¹³मात्र तुम्ही हरलात तर तीस सुती अंगरखे आणि तीस पोशाख तुम्ही मला द्यायचे.” तेव्हा ती तीस माणसे म्हणाली, “ठीक आहे सांग तर तुझे कोडे.”

¹⁴शमशोन ने कोडे घातले ते असे;

भक्षकातून भक्ष्य निघाले आणि उग्रामधून मधुर निघाले तर ते काय?

त्या तीस जणांनी तीन दिवस उत्तर शोधायचा प्रयत्न केला, पण त्यांना काही अर्थ उमगेना.

¹⁵तेव्हा चौथ्या दिवशी* ते सगळे शमशोनच्या बायकोकडे आले. तिला म्हणाले, “आमची फजिती करायला इथे बोलावून घेतले आहे काय? काहीतरी युक्ती लडवून तू आपल्या नवऱ्याकडून या कोड्याचा अर्थ काढून घे. तसे केले नाहीस तर तुला आणि तुझ्या वडीलांच्या घरातील सर्वांना आम्ही घरादारासकट जाळून टाक.”

¹⁶तेव्हा शमशोनची बायको रडत शमशोनकडे गेली आणि त्याला म्हणाली, “तुझे माझायावर प्रेम नाही. तू माझा तिरस्कार करतोस. माझ्या लोकांना कोडे घालून त्याचे उत्तर मात्र तू मला सांगत नाहीस.” शमशोनने उत्तर दिले, “मी माझ्या आईवडीलांनाही उत्तर सांगितले नाही, ते मी तुला का सांगावे?”

¹⁷मेजवानीच्या काळात पुढील सातही दिवस तिने आक्रोश केला तेव्हा अद्वेर सातव्या दिवशी त्याने तिला कोड्याचा अर्थ सांगितला. तिने त्याचा पिच्छाच पुरवला म्हणून त्याला सर्व सांगावे लागले. मग ती आपल्या माणसात परतली आणि त्यांना तिने उत्तर सांगितले.

¹⁸सातव्या दिवशी सूर्यस्तापूर्वी अशाप्रकारे पलिष्ठ्यांना उत्तर मिळाले. ते शमशोनकडे येऊन म्हणाले,

“मध्यापेक्षा मधुर ते काय? सिंहापेक्षा उग्र ते काय?”

तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला,

“तुम्ही माझी कालवड नांगराला जुंपली नसती तर तुम्हाला हे कोडे कधीच उलगडले नसते.”

¹⁹मग शमशोन खूप संतापला. परमेश्वराचा आत्मा प्रचंड सामर्थ्यानिशी त्याच्यात संचारला. आणि अष्टकलोनवर चालून जाऊन त्याने तीस पलिष्ठ्यांचा बध केला. मृतांचे

चौथ्या दिवशी हिन्तू सांहिते प्रमाणे “सातव्या दिवशी” हे प्राचीन ग्रीक भाषांतराप्रमाणे आहे.

कपडे आणि मालमता त्याने काढन घेतली. ते सर्व त्याने ज्यांनी कोडे उलगडले त्या सर्व देऊन टाकले. मग तो आपल्या वडीलांच्या घरी परतला.

²⁰ बायकोला मात्र त्याने आपल्यावरोबर घेतले नाही. विवाह सोहऱ्यातील एका माणसाला तिला देऊन टाकण्यात आले.

शमशोन पलिष्ठ्यांना भस्म करतो

15 गव्हाच्या कापणीच्या हंगामात शमशोन आपल्या बायकोच्या भेटीला निघाला. एक करडूही त्याने भेटीखाल घेतले. माझ्या पत्नीच्या दालनात मी जातो असे तो महणाला.

पण तिच्या वडीलांनी त्याला आत जायला मज्जाव केला. ² ते त्याला म्हणाले, “तुला तर ती नकोशी झाली आहे असे मला वाटले. म्हणून तुमच्या विवाहतील सोबत्याशी मी तिचे लग्न लावून दिले. तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा देखणी आहे. तेव्हा तू तिच्याशी लग्न कर.”

³ पण शमशोन म्हणाला, “आता पलिष्ठ्यांचे नुकसान करावला मला चांगले निमित्त मिळाले आहे. मला आता त्यावदूल कोणी दोष देणार नाही.”

⁴ मग बाहेर पडून त्याने तीनशे कोलहे धरले दोन दोन कोलहांच्या शेपट्या एकत्र बांधून तिथे एक एक मशाल बांधली. ⁵ त्याने त्या मशाली पेटवून दिल्या आणि सर्व कोलहांना पलिष्ठ्यांच्या धान्याच्या उभ्या पिकात धावावला सोडले. त्यामुळे शेतातील कापणी झालेले, न झालेले असे सर्व पीक भरमसात झाले. एवढेच नव्हे तर द्राक्षाचे आणि जैतुनाचे मळेही बेचिराख झाले.

⁶ “कोणी केले हे सगळे?” पलिष्ठी विचारू लागले. कोणी तरी म्हणाले, “तिम्हा येथील एकाचा जावई शमशोन हा या सगव्याच्या पाठीमारे आहे. कारण त्याच्या सासज्याने आपली मुलगी शमशोन ऐवजी त्यांच्या विवाहतील सोबत्याला दिली.” हे ऐकल्यावर पलिष्ठ्यांनी शमशोनची बायको आणि तिचे वडील यांना जिवंत जाळले.

⁷ तेव्हा शमशोन पलिष्ठ्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी वाईट वागलात. आता मी ही तुमच्याशी वाईट वागेन त्यानंतरच मी थांबेन.”

⁸ शमशोनने मग पलिष्ठ्यांवर हल्ला चढवला. त्यात अनेक जण ठार झाले. त्यानंतर शमशोन एटाम खडकांमधील गुहेत राहिला.

⁹ इकडे पलिष्ठी लोक यहूदात गेले आणि लेही या ठिकाणी त्यांनी तळ दिला. तेथून त्यांनी युद्धाची तयारी सुरु केली. ¹⁰ तेव्हा यहूदांनी त्यांना विचारले, “तुम्ही आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलात काय?”

ते म्हणाले, “आम्ही शमशोनला तब्बात घ्यावला आलो आहोत. त्याला आम्हाला कैद करावचे आहे. त्याने आमच्या लोकांशी केलेल्या वर्तपुऱ्युकीची सजा त्याला द्यावची आहे.”

¹¹ हे ऐकल्यावर तीन हजार यहूदी एटाम खडकातील गुहेपाशी शमशोनला भेटायला गेले. ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आपल्यावर पलिष्ठ्यांचे राज्य आहे हे तुला समजत नाही का?”

शमशोन म्हणाला, “ते माझ्याशी जसे वागले तशीच त्याना मी शिक्षा दिली आहे.”

¹² त्यावर ते लोक शमशोनला म्हणाले, “आम्ही तुझ्या मुस्क्या बांधून तुला पलिष्ठ्यांच्या स्वाधीन करावला आलो आहोत.”

शमशोन म्हणाला, “तुम्ही स्वतः मला इजा करणार नाही एकदा शब्द तुम्ही मला द्या.”

¹³ यहूदी म्हणाले, “मान्य आहे, आम्ही फक्त तुला बांधून पलिष्ठ्यांच्या हवाली करतो तुझ्या जिवाला धक्का! लावणार नाही.” त्याप्रमाणे त्यांनी शमशोनला दोन नवीन वेरखडांनी बांधून गुहेतून वर आणले.

¹⁴ शमशोन लेही या ठिकाणी आला तेव्हा पलिष्ठी लोक त्याला सामोरे आले. ते आनंदाने आरोऱ्या मारत होते त्याच वेळी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा प्रचंड सामर्थ्यानिशी संचार झाला. तेव्हा शमशोनचे दोरखंड जसे काही याचाच्या जठलेल्या दोरीप्रमाणे कुचकामी झाले आणि त्यामुळे ते त्याच्या दंडांवरून आपोआप गळून पडले. ¹⁵ तेव्हा शमशोनला तिथे एका मृत गाढवाचे जबड्याचे हाड सापडले. त्याच्या साहाय्याने त्याने एक हजार पलिष्ठी लोकांना ठार केले.

¹⁶ तेव्हा शमशोन म्हणाला,

गाढवाच्या जबड्याच्या हाडाने मारली मी माणसे हजार! गाढवाच्या जबड्याच्या हाडाने रचली मी त्यांची उंच रास.*

¹⁷ बोलणे संपल्यावर शमशोनने ते हाड तेथेच खाली टाकले. म्हणून त्या जागेचे नाव पडले, ‘रामथ-लेही’ म्हणजेच जबड्याच्या हाडाची टेकडी.

¹⁸ शमशोन तहानेने व्याकुक झाला. तेव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला. तो म्हणाला, “तुझ्या मी दास आहे. हा एवढा मोठा विजय तू मला मिळवून दिलास तेव्हा आता मला तहानेने तू खचितच मरु देणार नाहीस? ज्यांची सुंतुही झालेली नाही अशा लोकांच्या तावडीत मी सापड नये.”

¹⁹ तेव्हा देवाने लेहीत खडक फोडून एक भेग पाडली आणि त्यातून पाणी बाहेर उसळले शमशोन ते पाणी पिऊन ताजातवाना झाला. पुन्हा त्याच्या अंगात जोर आला. त्या झाऱ्याचे नाव त्याने एन-हळ्केरे म्हणजे “धावा करण्याच्या झारा” असे ठेवले. लेही शहरात हा झार अजूनही आहे.

²⁰पलिष्ठ्यांच्या अमदानीत शमशोन वीस वर्षे इग्राएलचा न्यायाधीश होता.

गजा नगरात शमशोन

16 एक दिवस शमशोन गजा या नगरात गेला. तेथे त्याने एका वेश्येला पाहिले. ती रात्र त्याने तिच्याकडे घालवली. ²कोणीतरी हे पाहन शमशोन आला असल्याचे गजाच्या लोकांना सांगिले. तेव्हा ते त्याला मारायला निघाले. त्या ठिकाणाला वेढा घालून ते शमशोनची वाट पाहात दवा धरून बसले. शहराच्या वेशीपाशी त्यांनी पूर्ण रात्र काढली गप्प राहून रात्र भर त्यांनी आपला सुआवा लागू दिला नाही. ते एकमेकांना म्हणाले, “उजाडातच आपण त्याला मारू”

³पण शमशोन त्या वेश्येकडे मध्यरात्रीर्यांतच राहिला. अर्धांशी रात्रीच तो उठला. वेशीचे दरवाजे त्याने खिळविल्येकले. ते दरवाजे, त्याच्या चौकटी आणि अडसर हे सगळे त्याने उचकटन काढले, खांद्यावर टाकले आणि हे सगळे घेऊन तो हेब्रोन जवळच्या डोंगरमाथ्यावर गेला.

शमशोन आणि दलीला

⁴पुढे शमशोन दलीला नामक स्त्रीच्या प्रेमात पडला. ती सोरक खो-न्यातील होती. ⁵पलिष्ठ्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढन घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कर्से करायचे ते पाहता येईल. त्याला कद्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अटुवीस पैंड चांदी देऊ.”

⁶मग दलीला शमशोनला म्हणाली, “तुझ्या सामर्थ्याचे रहस्य तरी काय? तुला ठाणबंद करून हतबल करायचे तरी कसे एखाद्याने?”

⁷शमशोन म्हणाला, “नव्या को-न्या, पुरत्या न वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दो-च्यांनी मला बांधले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघासारखा दुर्बल होईन.”

⁸तेव्हा पलिष्ठी अधिकाच्यांनी दलीलाला सात नव्या प्रत्यंचा आणून दिल्या. त्या अजून पुरत्या वाळल्या देखील नव्हत्या. दलीलाने त्यांनी शमशोनला जखडून टाकले. ⁹शेजाराच्या खोलीत काही माणसे लपून बसली होती. दलीला शमशोनला म्हणाली, “शमशोन, पलिष्ठी लोक आता तुला ताब्यात घेणार आहेत.” पण शमशोनने त्या प्रत्यंचा सहजगत्या तोडून टाकल्या जळवेल्या सुतलीची राख पडवी इतक्या सहजपणे त्या गळून पडल्या. अशाप्रकारे पलिष्ठ्यांना काही शमशोनच्या सामर्थ्याचे रहस्य समजले नाही.

¹⁰तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “तू माझ्याची खोटे बोललास. मला फसवलेस, खरे काय ते मला सांग तुला कसे बांधून घालता येईल?”

¹¹शमशोन म्हणाला, “नव्या, कधीही उपयोगात न आणलेल्या दोरखंडांनी मला जखाडायला हवे. तसे केले तर मी अगदीच हतबल होऊन जाईन.”

¹²तेव्हा दलीलाने नवेकारे दोरखंड आणून त्याला बांधले. दुसऱ्या खोलीत काही जण लपलेले होतेच. दलीला मोर्चाने म्हणाली, “शमशोन, पलिष्ठी लोक तुला पकडायला आले आहेत!” पण याही वेळी शमशोनने ते दोरखंड सुतलीसारखे तटकन तोडून टाकले.

¹³यावर ती त्याला म्हणाली, “बघ, पुन्हा तू खोटे बोललास! मला बावलट ठरवलेस. आता तरी सांग तुला जखडून टाकायची युक्ती.”

शमशोनने सांगिले, “माझ्या केसांचे सात पेड करून ते मागाच्या तात्यावर करकचून आवळले तरच ते शक्य आहे.”

शमशोनला झोप लगल्यावर दलीलाने हातमाग वापरून त्याच्या डोक्यावरील सात पेड विणून तिने. ¹⁴तंबूची खुंटी ठोकून माग जमिनीवर पळू । रोवला. मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्ठी लोक तुझा ताबा च्यायला सज्ज आहेत.” त्यावर शमशोनने खुंटी, मग हे सगळे सहजगत्या उपटून टाकले.

¹⁵तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “माझ्यावर तुझे प्रेम आहे असे म्हणतोस आणि एवढाही विश्वास टाकत नाहीस ना? आपले गुप्तित तू फोडायला तथार नाहीस. माझी फजिती करायची ही तुझी तिसरी वेळ तुझ्या प्रवंड सामर्थ्याचे गुप्तित तू अजूनही मला सांगिलेले नाहीस.” ¹⁶तिने मग त्याच्या मागे लकडाच लावला. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे मरण वरे असे त्याला वाट लागले. ¹⁷शेवटी त्याने तिला सर्व काही सांगून टाकले. तो म्हणाला, “आजतागायत कधीही माझे केस कापलेले नाहीत. माझ्या जन्माआधीच मला परमेश्वराला वाहिलेले आहे. तेव्हा आता माझे मुंडन केले तर माझा शक्तिपात होईल व मी चार चौघासारखा सामान्य होईन.”

¹⁸आता त्याने खरंच आपले मन मोकळे केले आहे हे दलीलाच्या लक्षात आले. म्हणून पलिष्ठी अधिकाच्यांना तिने निरोप पाठवला, “आता शमशोनने आपले रहस्य मला नळूनी सांगिले आहे.” तेव्हा ते आले. येताना तिला चवक केलेले पैसेही घेऊन आले.

¹⁹आपल्या मंडीवर पडल्या पडल्या शमशोनला झोप लागली आहे याची खात्री पटल्यावर तिने एकाला बोलावले. त्याच्या कडून शमशोनच्या डोक्यावरील सात बटांचे तिने मुंडन करवले. अशारितीने तिने त्याला अगदी हतबल करून टाकले. शमशोन गलितगात्र आणि पराभवास योग्य झाला. त्याची शक्ती त्याला सोडून गेली. ²⁰मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्ठी लोक तुला जेरबंद करायला आले आहेत.” तेव्हा तो जागा झाला. त्याला वाटले, “पूर्वीप्रमाणेच याही वेळी मी माझी सुटका करून घेऊ शकेन.” पण परमेश्वर

आपल्याला सोडून गेला आहे याची त्याला कल्पना नव्हती.

²¹मग पलिष्ठ्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले, तो निसरून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरँगात ठेवले व जात्यावर धान्य दळायला लावले. ²²परंतु शमशोनचे केस पुहा वाढ लागले.

²³पलिष्ठ्यांचे अधिकारी मोठा आनंदोत्सव साजरा करायला एकदा एकत्र जमले. आपला देव दागोन याच्या प्रीत्यर्थ ते मोठा यज्ञ करणार होते. कारण त्याना वाटत होते की शमशोन या शक्तीचा पाडाव करायला त्यांच्या ह्या दैवताने त्याना मदत केली होती. ²⁴शमशोनची दशा पाहून ते त्यांच्या दैवताची सुती करु लागले, ते म्हणाले,

“याने आमच्या देशाचा नाश केला आमची पुष्कळ माणसे मारली परंतु आमच्या देवाच्या मदतीनेच आम्ही त्याला ताब्यात घेऊ शकलो.”

²⁵उत्सवाच्या ठिकाणी मौजमजा करण्यात लोक दंग होते. ते म्हणाले, “शमशोनला समोर आणा. त्याची थोडी चेष्टा करु.” तेव्हा शमशोनला तुरँगातून बाहेर काढले आणि लोक आपली करमणूक करून घेऊ लागले. देवळातील खांबांमध्ये त्यांनी त्याला उभे केले होते. ²⁶एका सेवकाने शमशोनचे हात घटू धरून ठेवले होते. शमशोन त्याला म्हणाला, “या देवळाता आधार देणाऱ्या दोन खांबांमध्ये मला उभे कर. म्हणजे मला हातानी चाचपडून पाहता येईल. त्यांना रेलून मला उभे राहता येईल.”

²⁷देवळात बायका-पुरुष साप्त्यांची एकच गर्दी उसळली होती. पलिष्ठ्यांचे सर्व अधिकारी तेथे हजर होते. शिवाय छपरावर तीन एक हजार माणसे होती. सर्कजण शमशोनची गंपत पाहण्यात दंग होते. ²⁸तेव्हा शमशोनने देवाचा धावा केला. तो म्हणाला, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी आठवण कर एकदा, फक्त एकदाच माझी शक्ती मला परत दे. माझे डोळे फोडल्याबद्दल शिक्षा म्हणून एकदाच या पलिष्ठ्यांना मला धडा शिकवू दे.” ²⁹एवढे म्हणून देवळाच्या मध्येमध्य असळले ते दोन खांब शमशोनने घरले. पूर्ण देवळाचा डोलारा या दोन स्तंभांवर उभा होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्या स्तंभांना त्याने जोराचा रेटा दिला. ³⁰“या पलिष्ठ्यांचा बरोबरच माझीही अखेर होईल.” एवढे म्हणून त्याने जबरवस्त ताकद लावली. त्याबरोबर पूर्ण देऊळ जमीनदोस्त झाले. अधिकाच्यांसह सर्व माणसे त्याखाली सापडली. जिंकतपणी मारली त्यापेक्षा कितीतरीपट माणसे शमशोनने अशाप्रकारे मरता मरता मारली.

³¹शमशोनचे भाऊ बंद आणि घरातील सर्व परिवार तेथे जमा झाला. त्याचा मृत्युदेह त्यांनी घेतला आणि त्याच्या वडीलांच्या कबरीत त्याचाही अंत्यसंस्कार केला. सरा

आणि अष्टावोल यांच्या दरम्यान हे कबरस्थान आहे. शमशोनाने वीस वर्षे इम्प्राएल्साठी न्यायनिवाडा केला.

मीखाची मूर्तीपूजा

17 एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नामक एक माणसूस राहात होता. ²तो एकदा आपल्या आईला म्हणाला, “तुझ्याजवळचे अटुवीस पौऱे रुपे कोणी तरी चोरले होते, आठवते ना? तू त्याला शापही दिला होतास. खंर तर ते मीच घेतले होते. माझ्याकडे ते आहे.”

त्याची आई त्याला म्हणाली, “मुला, परमेश्वर तुझे भरले करो.”

मीखाने ते सर्व रुपे आपल्या आईला परत केले ती म्हणाली, “हे मी आता परमेश्वरालाच अर्पण करते. मी ते तुझ्या हवाली करते. तू देवाची एक मूर्ती करून ती या चांदीने मढव तेव्हा आता हे रुपे तूच घे.”

³पण त्याने ते न घेता आईलाच परत केले. तेव्हा तिने त्यातील पाच पौऱे रुपे सोनाराला दिले. सोनाराने एक मूर्ती घडवून ती चांदीने मढवली. मूर्तीची प्रतिष्ठापना मीखाच्या घरात करण्यात आली. ^५त्याच्याकडे देवघर होते. त्याने एफोद आणि आणखी काही मूर्ती केल्या. आपल्या एका मुलाला पुरोहित म्हणून नेमले. ^६(त्याकाळी इम्प्राएलंबर राजा नव्हता तेव्हा प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल तसे करीत असे.)

^७बेथलहेम येथे यहूदा कुळामध्ये एक तरुण लेवी होता.

^८इतरत्र स्थायिक होण्याच्या विचाराने त्याने बेथलहेम सोडले. असाच प्रवास करत करत तो मीखाच्या घरी येऊन पोहोंचला. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील मीखाच्या घरी तो आल्यावर.

मीखाने त्याला विचारले, “बाबा रे, तू कोण? कोठून आलास?”

या तरुणाने उत्तर दिले, “मी यहूदा बेथलहेम येथील लेवी आहे. मी कोठेती आसरा शेषधोतो”

^{१०}मीखा त्याला म्हणाला, “मग इथेच राहा. माझे वडील आणि माझे पुरोहित म्हणून सेवा कर. वर्षाला मी तुला चार औसू रुपे तसेच अन्नवस्त्रही वेईन.”

त्या लेवीने मीखाचे म्हणणे मानले. ^{११}मीखाबरोबर राहण्यास त्याने होकार दिला. मीखाच्या पोटच्या मुलापैकीच तो एक होऊन गेला. ^{१२}मीखाने त्याच्यावर पौरोहित्य सोपवले. तेव्हा तो त्याप्रमाणे मीखाच्या घरी राहू लागला.

^{१३}मीखा म्हणाला, “लेवी कुळातील माणसूच माझ्याकडे पुरोहित म्हणून असल्यामुळे परमेश्वर माझे कल्याण करील.”

दान लोकांचा लईश नगरावर ताबा

18 त्याकाळी इम्प्राएलंबर कोणी राजा नव्हता. त्या सुमारास दान वंशातील लोक वस्ती करण्याच्या उद्देशाने जागा पाहत होते. त्यांना अजून स्वतःची अशी

भूमी नव्हती. इतर इग्राएलंप्रमाणे त्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.

^२तेव्हा दानवंशजांनी जागा हेरण्यासाठी पाच शरू माणसे निवडली ती सरा आणि अष्टावोल या प्रांतातली होती. सर्व कुळांचे प्रतिनिधित्व ती करत होती. जागा पाहाण्याचा आदेश मिळाल्यावर चांगल्या जागेच्या शोधार्थ हे पाचजण निघाले.

एफाईमच्या डोंगराळ प्रदेशात आल्यावर मीखाच्या घराजवळ त्यांनी रात्रीपुरता मुळ्यामध्ये केला. ^३मीखाच्या घरापाशी ते आले तेव्हा त्यांना एका तरुण लेवी माणसाचा आवाज ऐकू आला. आवाज ओळखून ते घरापाशी थांबले, त्यांनी लेवीला विचारले, “तू इथे कसा आलास? कोणी आणले तुला इथे? इथे त काय करतोस?”

^४मीखाने जे जे केले ते त्याने या लोकांना संगितले तो म्हणाला, “मला त्याने वेतन देऊन नेमले आहे. मी त्याचा पुरोहित आहे.” ^५तेव्हा ते त्याला म्हणाले, “परमेश्वराजवळ तू आमच्यासाठी काहीतरी माग वस्ती करण्यास योग्य अशी जागा शोधण्यात आम्हाला यश वेईल का, हे जाणेयाची आम्हांला इच्छा आहे.”

^६तो पुरोहित त्या पाच जणांना म्हणाला, “तुम्ही शांततेने जा. परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल.”

^७तेव्हा ते पाचजण तेथून निघाले. लर्दश या नगराशी ते आले. येथील लोकांचे जीवन सिद्धोनी लोकांसारखे आहे. ते निश्चित आहेत, सुखा समाधानात आहेत हे त्यांनी पाहिले. सर्व गोर्ध्वची तिथे सुक्ता होती, शत्रूचा उपद्रव नव्हता. सीदोन पासून हा भाग लांब होता, तसेच अरामी लोकांशीही त्यांचा काही संबंध नव्हता.

^८हे पाहून हे पाचजण सरा आणि अष्टावोल या आपल्या शहरांमध्ये परतले. तेथील भाऊबंदांनी त्यांना विचारले, “तुम्हांला काय आढळले?” ^९ते म्हणाले, “आम्ही एक जागा हेरून ठेवली आहे. ती फार सोयीची आहे. आता वेळ न दवडता आपण त्यांच्यावर हल्ला करू. जाऊन तिथला ताबा मिळवू. ^{१०}तेथे जागा भरपर आहे, अनधार्य मुबलक आहे. तेथे गेल्यावर तुमच्या ते लक्षत वेईलच. शिवाय, हल्ल्याची लोकांना कल्पनाही नसल्याने ते निर्धारित आहेत. खरोखर परमेश्वराने ही जमीन आपल्याला दिली आहे.”

^{११}तेव्हा सरा आणि अष्टावोल येथून हल्ल्याच्या तवारीने दान वंशातील सहाशे जण निघाले. ^{१२}लर्दशच्या वाटेवर असताना त्यांनी यहदातील किर्यार्थ-यारीम येथे तळ ठोकला. म्हणूनच किर्यार्थ-यारीमच्या पश्चिमेकडील या भागाला अजूनीही महाने दान म्हणजेव दान लोकांची छावणी म्हणन ओळखले जाते. ^{१३}येथून पुढे ते प्रवास करत एफाईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापाशी येऊन पोचले.

^{१४}यापूर्वी येऊन लर्दश भोवतालचा प्रदेश पाहून गेलेले ते पाच जण आपल्या बरोबरच्या बाकीच्या लोकांना म्हणाले,

“इथल्या एका घरात एफोद आहे. शिवाय काही मूर्ती, एक कोरीव आणि चांदीची मूर्ती एवढे सगळे आहे. काय करायके माहीत आहे ना? जाऊन आपल्या ताब्यात घ्यायके”

^{१५}आणि ते पाचजण मीखाच्या घराशी थांबले. तेथे तो तरुण लेवी होताच त्यांनी “तू कसा आहेस?” म्हणून विचारले ^{१६}बाकीची दान वंशातील सहाशे हत्यारबंद माणसे वेशीजवळ उभी होती. ^{१७-१८}हे पाच जण घरात चुसले. त्यांनी सर्व कोरीव मूर्ती, घरातील बाकीच्या मूर्ती आणि चांदीची मूर्ती, एफोद हे सर्व लुटले तेव्हा तो लेवी पुरोहित बाहेर त्या सहाशे जणांच्या जमावारोबर होता. तो म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहात?”

^{१९}ते पाच जण म्हणाले, “गप्प राहा, एक शब्दही काढू नकोस. आमच्या बरोबर चल. आमच्यातील वडीलधारा आणि याजक हो. आता तूच निवड कर. फक्त एका माणसाचा पुरोहित होऊन राहणे बरे की, इग्राएलच्या एका आख्यायी वंशाचे याजक होणे बरे?”

^{२०}याने त्या लेवी तरुणाला आनंद झाला. त्याने तो एफोद, मूर्ती इत्यादी सर्व घेतले आणि दान वंशातील लोकांबरोबर निघाला.

^{२१}मग ही सहाशे दान माणसे, या लेवी तरुणावरोबर निघाली. मीखाचे घर मागे टाकून ते आपल्या वाटेने गेले. लहान मुळे, गुरुदोरे, सामानसुमान असा सर्व लवजमा त्यांनी आपल्या पुढे ठेवला होता.

^{२२}ते बरेच पुढे गेल्यावर इकडे मीखाच्या जवळ राहणारे सर्व लोक एकत्र आले. त्यांनी दान लोकांचा पाठलाग केला व त्यांना गाठले. ^{२३}मीखाचे लोक दान लोकांच्या नावाने गर्जना करत होते. ते ऐकून दान लोक मागे वळून मीखाला म्हणाले, “काय गडबड आहे? तुम्ही का ओरडताय?”

^{२४}मीखा म्हणाला, “तुम्ही माझ्या मूर्ती पळवल्यात. मी त्या स्वतः घडवल्या आहेत. माझ्या पुरोहितालाही तुम्ही घेऊन चालला आहात. माझे आता काय राहिले? “काय गडबड आहे?” असे वर आणखी मलाच विचारता?”

^{२५}दान लोकांनी संगितले, “तू वाद न घातलेला बरा. आमच्या पैकी काही फार रागीष्ट आहेत. तू ओरडलास तर ते तुझ्यावर हल्ला करतील. तू आणि तुझे कुटुंबीय उगीचिच जिवाला मुकाल.”

^{२६}एवढे बोलून दान लोक परत फिरले आणि आपल्या मार्गाला लागले. हे लोक आपल्याला भरी आहेत हे लक्षत घेऊन मीखाली घरी परतला.

^{२७}अशाप्रकारे मीखाच्या मूर्ती, पुरोहित हे सर्व मिळवून ते लर्दश येथे पोहांवेले. त्यांनी लर्दश येथील रहिवाशयांवर हल्ला चढवला. सर्वत्र शांतता नांदत असताना, हल्ला होईल हे त्यांच्या ध्यानीमीरीही नव्हते. लोकांना तरवारीने कापून काढून दान लोकांनी शहराला आग लावली.

^{२८}लर्दश येथील लोकांच्या मदतीला धावन येणारे कोणी नव्हते. सिदेन शहरापासून ते फार लांब होते तेव्हा तेथील

लोकांना मदतीसाठी तेथे येणे शक्य नव्हते आणि अरपी लोकांशी त्याचा कुठला करार झालेला नसल्याने तेही आले नाहीत. बेथ-रहोबच्या ताब्यात असलेल्या खोऱ्यात लईश हे शहर होते. दान लोकांनी तेथे नवे शहर वसवले आणि तेथे ते राहू लागले.²⁹ पर्वीचे लईश हे नाव बदलून त्यांनी त्याला दान हे नाव दिले. इग्राएलाचा एक वंशज दान हा त्याचा पूर्वज होता, त्याच्यावरुन हे नाव मिळाले.

³⁰दान लोकांनी या मूर्तीची दान शहरात स्थापना केली. गेर्षेमचा मुलगा योनाथन याला याजक म्हणून नेमले. गेर्षेम हा माशेचा मुलगा. इग्राएल लोकांचा पाडाव होऊन त्यांनी बाबिलोनात बंदी म्हणून नेर्दीपर्यंत योनाथन व त्याची मुले दान वंशजांचे याजक म्हणून पौरोहित्य करत होती. ³¹मंदिर शिलो येथे असेपर्यंत दानचे लोक मीखाने केलेल्या मूर्तीची फून्याअर्द्या करत होते.

एक लेवी आणि त्याची उपपत्ती

19 त्या काळी इग्राएल लोकांवर कोणी राजा नव्हता. एफाइमच्या डोंगराळ प्रदेशात अगदी आडबाजूला एक लेवी राहत असे.

यहूदीतील बेथलहेम नगरातील एक बाईं त्याची दासी म्हणून त्याच्याजवळ राहत असे. ^१एकदा त्या दोघांमध्ये काही तरी वादावादी झाली आणि ती त्याला सोडून बेथलहेमला आपल्या बडीलांकडे परत गेली. तिला जाऊन चार महिने झाले. ^२तेव्हा तिची समजूत घालून तिला परत आणावै या उद्देशाने तिचा नवरा तेथे जायला निघाला. एक नोकर आणि दान गाढवे ही त्याने बरोबर घेतली हाती. तिच्या बडीलांच्या घरी तो पोहोचला त्याला आलेले पाहताच तिचे बडील आनंदाने त्याच्या स्वागताला पुढे आले. ^३त्यांनी या लेवीला आपल्याकडे राहायचा आग्रह केला. तेव्हा त्यांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करत तो तीन दिवस तेथे राहिला.

^४चौथ्या दिवशी सकाळी लौकर उठून त्याने निघायची तथारी सुरु केली. पण मुलीचे बडील त्याला म्हणाले, “काही तरी खाऊन घ्या आणि मगच निघा.” ^५सासरे जावयांनी एकत्र बसून न्याहारी केली. पुढी मुलीचे बडील म्हणाले, “आता आजच्या दिवस राहा, आराम करा. मग दुपार नंतर निघा.” मग दोघांची जेवणे झाली. ^६लेवी जायच्या तथारीत होता पण सासच्याच्या आग्राहामुळे पुढी त्याला एक रात्र मुक्त माव वढवावा लागला.

^७पाचच्या दिवशी सकाळी लौकर उठून लेवी जायला निघाले. पण पुढी सासरा जावयाला म्हणाला, “न्याहारी करून घ्या ताजेतवाने व्हा दुपार पर्यंत थांवा.” मग दोघांची जेवणे झाली.

^८पाचच्या दिवशी सकाळी लौकर उठून लेवी जायला निघाले. पण पुढी सासरा जावयाला म्हणाले, “आता तर अंधारुन आले आहे. दिवस मावळला. रात्री इथेच राहा आणि सकाळी लौकर उठून आपल्या मार्गाला लागा.”

¹⁰पण लेवीच्या मनातून आता तिथे मुक्त माव करायचा नव्हता. आपली गाढवे आणि उपपत्ती यांच्यासह तो निघाला. वाटचाल करत तो यवूस (म्हणजेच यसूशलेम) पर्वत आला. ¹¹यवूसपर्यंत ते आले तेव्हा दिवस मावळत आला होता. तेव्हा नोकर आपल्या मालकाला म्हणाला, “आज रात्रीचा मुक्त माव आपण या यवूसी लोकांच्या नगरात करु.”

¹²पण हा लेवी मालक त्याला म्हणाला, “हे शहर आपल्याला परके आहे. येथील लोक इग्राएल वंशाचे नाहीत. तेव्हा इथे राहायला नको. आपण गिबा येथे जाऊ.”

¹³तो पुढे म्हणाला, “चला तर, गिबा किंवा रामा यापैकी एखादे शहर गाठू त्यापैकी एका शहरात रात्र काढू.” ¹⁴आणि ते सगळे पुढे निघाले. गिबा तांशिरातशिराताच सूर्यास्त होत होता. गिबा हा प्रदेश बन्यामीनच्या हंदीत येत होता.

¹⁵तेथे मुक्त माव करायच्या उद्देशाने ते त्या शहराच्या भर चौकात येऊन उभे राहिले. पण कोणीच त्याना रात्रीपुरता आसरा द्यायला पुढे आले नाही.

¹⁶एक म्हातारा माणस तेव्हा शेतावरुन शहराकडे परतत होता. एफाइमच्या डोंगराळ भागात त्याचे घर होते. पण सध्या तो गिबा येथे राहत होता. (गिबा मधील लोक बन्यामीनच्या वंशातील होते.) ¹⁷या वाटसरुना पाहून त्याने विचारले, “तुम्ही कोण? कुठून आलात? कोणे निघालात?”

¹⁸तेव्हा लेवीने उत्तर दिले, “मी यहूदा मधील बेथलहेमला गेलो होतो. आता मी परत माइया घराकडे चाललो आहे. पण आज रात्री कोणीही आम्हाला राहायला बोलावले नाही. एफाइमच्या डोंगराळ भागात अगदी एका टोकाला मी राहातो. यहूदा बेथलहेमला गेलो होतो. आता घरी निघालो आहे.” ^{१९}गाढवासाठी दांगवैरण, तसेच आम्हा तिंधांपुते खायचे प्यायचे जिन्स आमच्या जब्ल आहेत. तशी आम्हाला कशाची जरुरी नाही.”

²⁰यावत तो म्हातारा माणस म्हणाला, “माझ्या घरी तुम्ही खुशाल मुक्त माला येऊ शकता. काही लागले सवरले तर मी तुम्हाला देईन. पण या चौकात मात्र रात्रीचे राहू नका.” ²¹आणि त्याने त्या सर्वांना आपल्या घरी नेले. गाढवांना वैरण दिले. या तिंधांनी हातपाय धुतले आणि थोडेफार खाऊन घेतले.

²²हे साठे मजेत गप्पागोट्या करत बसले आहेत तितक्यात गावातल्या काही वाहात गुंडांनी घराभोवती गर्दी केली. दार वाजवायला सुरुवात केली. म्हातांच्या घरमालकावर ते ओरडू लागले. “तुझ्याकडच्या पाहॄण्याला बाहेर काढ. लैंगिक मौजमजेसाठी तो आम्हाला हवा आहे.” असा एकच ओरडा त्यांनी चालवला.

²³म्हातांच्याने बाहेर येऊन गुंडांना विनवले, “अरे बाबांनो असे भलते सलते करु नका. तो आज माझा पाहॄणा आहे. असले दुष्ट पाप करु नका.” ²⁴घरात माझी मुलगी आहे ती अजून कुमारी आहे. मी तिला व ह्या माणसाच्या उपपत्तीला बाहेर काढून तुमच्या स्वार्थीन करतो. त्यांचे

तुम्हाला काय हवे ते करा, परंतु या माणसाबरोबर असले भयंकर पाप करु नका."

²⁵पण ती माणसे काही केल्या ऐकेनात, शेवटी लेवीने आपल्या उपपत्नीला बाहेर काढले आणि त्यांच्या हवाली केले. त्या गुंडांनी रात्रभर तिला छळले, तिच्यावर बलात्कार केला आणि पहाटे पहाटे तिला तिथे टाकून निघून गेले. ²⁶पहाटे ती कशीबशी त्या घरात आपल्या धन्याजवळ आली आणि पुढच्या दाराशीच पडली उजाडेपर्यंत ती तशीच तिथे होती.

²⁷सकाळी लेवी जायच्या तयारीसाठी म्हणून लैकर उठला. बाहेर पडायला म्हणून त्याने दार उघडले तर बाहेर ती पडली होती. तिचा हात उंबरठ्यावर पडला होता. ती त्याच्या दारात पडलेली त्याची उपपत्नी होती. ²⁸"चल ऊठ, आता जायचे आहे" असे तो तिला म्हणाला, पण ती कुठून उत्तर देणार? ती केवळाच गतप्राणा झाली होती.

त्याने तिला गाढवावर लादले आणि तो घरी निघाला. ²⁹घरी पोहोंचल्यावर सुरुने त्याने तिचे बारा तुकडे केले. इम्हाएलच्या सर्व प्रदेशात त्याने ते पाठवून दिले.

³⁰जो तो हे पाहन म्हणाला, "इम्हाएलमध्ये कधीच असे घडले नव्हते, मिसर सोडल्यापासून आजतागयत असे झालेले कधीच आम्ही पाहिले नाही. तेव्हा यावर नीट विचार करून, व चर्चा करून, काय करायचे ते सांगा."

इम्हाएल आणि बन्यामीन यांच्यामध्ये युद्ध
20 तेव्हा इम्हाएल मधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलामधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते. ²इम्हाएलाच्या सर्व वंशातील वडिलधान्या मंडळीनी या सभेत आपापल्या जागा घेतल्या. चार लाखांचे सैन्य तलवारी घेऊन सज्ज होते. ³इम्हाएल लोक मिस्पा येथे जमा झाल्याची बातमी बन्यामीन लोकांच्या कानावर आली. आता ही भयंकर घट्या घडली कशी याची इम्हाएलांनी विचारणा सुरु केली.

⁴तेव्हा त्या अत्याचाराला बक्की पडलेल्या बाईच्या नवरा सर्व हकीकत सांगू लागला. तो म्हणाला, "बन्यामीनांच्या अखत्यारीतील गिबा येथे मी आणि माझी उपपत्नी रात्रीच्या मुळे म्हाणसाठी राहिले. ⁵रात्री तेथील लोकांनी आम्ही उत्तरलो होतो त्या घराला गराडा घातला. त्यांना माझा जीव च्यायचा होता. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि ती मेली. ⁶तेव्हा तिला येथेपर्यंत आणन मी तिचे तुकडे केले आणि तुम्हाला ते सर्व प्रांतात एकेक पाठवून दिले. बन्यामीनी लोकांनी किती अघोर पाप केले आहे हे कठाके म्हणून आपल्या वाटणीच्या बारा भागात ते मी पाठवले. ⁷तेव्हा इम्हाएलाच्या लोकहो, तुम्हीच सांगा. आता आपण कोणते पाऊल उचलायचे ते ठरवा."

⁸तेव्हा सर्व जण एकदिलाने उठून उभे राहिले आणि एकमुखाने म्हणाले, "आता मागे फिरणे नाही. या कृत्याचा

बदला घेतल्याखेरीज कोणीही घराचे तोंड पाहणार नाही. ⁹आता असे करु गिवातील लोकांना धडा शिकवण्यासाठी आधी चिठ्ठुया टाकून परमेश्वराचा कौल घेऊ. ¹⁰मग सर्व इम्हाएल वशातील शांभर पुरुषामागे दहा, हजारामागे शांभर आणि दहा हजारातून हजाराजण निवडू, ते सैन्याला रसद पोचवतील. आपले सैन्य बन्यामीनांच्या गिबा शहरावर तुटून पडेल. या बेशरम कृत्याबद्दल त्यांचे पारिपत्य करील."

¹¹याबद्दल एकमत होऊन सर्व इम्हाएल लोक गिबा शहरापाशी जमा झाले. आपण काय करायला निघालो आहेत याबद्दल त्यांचे एकमत होते. ¹²त्यांनी बन्यामीन लोकांकडे संदेश पाठवला की तुमच्यापैकी काही जण या अधम, लाजिरवाण्या कृत्याला जबाबदार आहेत. ¹³तेव्हा त्याना गिबा शहरातून बाहेर काढून आमच्या हवाली करा. ते लोक आम्हाला या म्हणजे आम्ही त्याना ठार मारु. इम्हाएलमधून ही कीडे नाहीशी केली पाहिजे.

¹⁴पण इम्हाएल मधील आपल्या भाऊबंदांच्या या दूताचे म्हणणे बन्यामीनांनी ऐकले नाही. ¹⁵आणि बन्यामीनच्या वंशातील लोकांनी आपली शहरे सोडली आणि ते गिबा शहराकडे इम्हाएलांशी लढण्यासाठी गेले. ¹⁶बन्यामीनांकडे युद्धाचे खास प्रशिक्षण घेतलेले सव्वीस हजारांचे सैन्य होते. शिवाय गिबाचे सातशै सैनिक होते.

¹⁷याखेरीज सातशे निवडक डाकवुरे सैनिक होते. त्यांचे वैशिष्ट्य असे की गोफणीने अच्चूक नेमबाजी करण्यात त्यांचा हात धरणारे कुणी नव्हते. ¹⁸बन्यामीन वगळता, इम्हाएल लोकांच्या सर्व योव्यांनी चार लाख लढव्याचे जमा केले त्या चार लाखांपैकी प्रत्येकाकडे तलवारी होत्या त्यातील प्रत्येक जण प्रशिक्षित सैनिक होता. ¹⁹हे इम्हाएल लोक बेथेल येथे गेले बन्यामीनांवर आपल्यापैकी कोणी आधी हल्ला करावा याबाबत त्यांनी परमेश्वराचा कौल घेतला.

प्रथम यहूदीने जावे असे परमेश्वराने सांगितले

²⁰दुसऱ्या दिवशी पहाटे इम्हाएलांनी गिबा समोर तळ ठोकला. ²¹सर्व तयारीनिशी बन्यामीनांवर हल्ला करायला ते गिबा नगराशी चालन गेले. ²²बन्यामीनांचे सैन्य त्यांच्यावर हल्ला करायला बाहेर पडले. लढाईच्या पहिल्या दिवशी त्यांनी इम्हाएलांच्या बाबीस हजार जणांना ठार केले.

²³⁻²⁴यावर इम्हाएल लोकांनी संध्याकाळ होईपर्यंत परमेश्वराची करुणा भाकली. आपल्याच्या बांधवांवर पुन्हा हल्ला करावा का, अशी त्यांनी विचारणा केली.

परमेश्वराने त्यांना पुन्हा निर्धाराने चालून जाण्यास सांगितले. तेव्हा एकमेकांना धीर देत आदल्या दिवसाप्रमाणेच ते बन्यामीनांवर चाल करून गेले.

²⁵लढाईच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली. ²⁶बन्यामीनांनी इम्हाएलांचा हल्ला परतवला आणि त्यांनी आणखी अठरा हजार माणसांना ठार मारले. युद्धात कामी आलेले सर्व सैनिक चांगले तरवारबहादूर होते.

²⁷पुन्हा सर्व इम्प्राएल लोक बेथेल येथे आले, तेथे बसन त्यांनी रडकुंडीला येऊन परमेश्वरापुढे गाज्हाणे मांडले. दिवसभर त्यांच्यापैकी कोणीही अन्न घेतले नाही. परमेश्वराला यज्ञपणे आणि शांति अपणे वाहिली.²⁸ इम्प्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्न विचारला (त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश बेथेल येथे होता)

²⁹अहरोन पुत्र एलाजार याचा मुलगा फिनहास हा तेव्हा याजक होता. इम्प्राएलांनी विचारले, “बन्यामीन आमचे बांधवच आहेत. पुढी आम्ही त्यांच्यावर चाल करून जावे की ही लढाई संपुष्टत आणावी?” परमेश्वराने सांगितले, “चाल करून जा. उद्या मी तुमच्या हातून त्यांचा पराभव करवतो.”³⁰ मग इम्प्राएलांनी काही जणांना गिबा शहराभोवती विखरून दबा धरून बसायला सांगितले. अशी मांडणी केल्यावर तिसऱ्या दिवशी पर्वप्रमाणेच ते गिबावर हल्ला करायला चाल करून गेले.³¹ बन्यामीनांचे सैन्यही गिबा शहराबाहेर पडून इम्प्राएलींसमोर युद्धाला सामोरे आले. यावर इम्प्राएल लोकांनी एकाएकी लढाईतून पाठ फिरवली आणि ते पळ काढू लागले. बन्यामीन त्यांचा पाठलाग करत त्यांना ठार मारण्यासाठी त्याच्या मागे गेले. या युक्तीने इम्प्राएल लोकांनी बन्यामीन सैन्याला आपल्या शहरापासून पार दूरवर पळवत नेले.

बन्यामीनांनी पूर्वी प्रमाणेच या हल्ल्यात इम्प्राएलचे सैन्य कापून काढायला सुरुवात केली. रस्त्यात, शेतात अशी जवळपास तीस माणसे त्यांनी ठार केली. येथून एक रस्ता बेथेल शहराकडे आणि एक गिबाकडे जात होता.³² पूर्वप्रमाणेच आपला जय होत आहे असे बन्यामीनांना वाटले. इम्प्राएल पळ काढत होते. पण ती त्यांची एक चाल होती. बन्यामीनांना शहरापासून लांब रस्त्यावर यायला लावायचे असा त्यांचा डाव होता.³³ असे करत ते बआल-तामार येथे थांबले. गिबाच्या पश्चिमेला काही इम्प्राएल लपून राहिले होते. त्यांनी गिबावर हल्ला केला.

³⁴ इम्प्राएलच्या दहाहजाराच्या निवडक सैन्याने गिबावर चाडी केली. तेथे चांगलेचे तुंबळ युद्ध झाले. या भीषण हल्ल्याची बन्यामीनांना आर्दी जराही चांगूल लागली नव्हती.

³⁵ परमेश्वराने इम्प्राएलांकडून बन्यामीनाचा पाडाव करवला. त्यादिवशी बन्यामीनांचे पंचवीस हजार एकशे सैनिक लढाईत कापी आले. ते सर्व चांगले खेद लढवव्ये होते.³⁶ तेव्हा आपण हरलो आहोत हे बन्यामीनांच्या लक्षात आले.

इम्प्राएल लोकांचे सैन्य आता मागे हटले. कारण गनिमी काव्याने छापा घालण्यावर त्यांची भिस्त होती. त्यांची माणसे गिबा येथे लपून बसली होती.³⁷ दहून राहिलेले लोक गिबात घुसले आणि त्यांनी शहरातील एकूण एक सर्वांना तलवारीने कापून काढले,³⁸ हे काम झाल्यावर मोठा धूर करायचा असे त्यांचे ठरले होते. धुराचा लोट पाहन काम फर्ते झाल्याचे बाकी इम्प्राएलांना कळले असा संकेत ठरला होता.

³⁹⁻⁴¹ बन्यामीनांनी इम्प्राएलांच्या तीस सैनिकांना मारले तेव्हा त्यांना वाटले आपली दरवेळेप्रमाणेच जीत होत आहे. पण मग त्यांनी शहरातून धूराचा लोट येताना पाहिले, मगे पाहतात तर सर्व शहरात आग लागलेली. इम्प्राएल सैन्याने पळ थांबवला. पाठ फिरवून ते युद्धाला भिडले. बन्यामीनी लोक घावरले भयकर संकटाची आता कुठे त्यांना कल्पना आली.

⁴² त्यांनी इम्प्राएलांच्या तावडीतून सुटका करून घेऊन पळ काढला. वाळवंटाच्या दिशेने ते पळ लागले पण लढाईतून त्यांची सुटका होईना. आता शहरातून इम्प्राएल लोक बाहेर पडले आणि त्यांचा धुव्वा उडवला.⁴³ बन्यामीनांना वेढा घालन त्यांना कोंडीत पकडले. अशीप्रकारे सर्व बाजूंनी हैराण करून, गिबाच्या पूर्वेला त्यांना पुर्ण नेस्तनाबूत करून टाकले.

⁴⁴ बन्यामीनांचे अठरा हजार खंदे योद्धे या लढाईत मरण पावले.

⁴⁵ जे वाचले त्यांतील काही रिम्मोन खडकाकडे पळून गेले, पण या बाटेवर इम्प्राएल लोकांनी त्यांचे पाच हजार सैनिक टिपले. गिदेमपर्यंत त्यांनी पाठलाग चालूच ठेवला. या ठिकाणी आणखी दोन हजार जणांना ठार मारले.

⁴⁶ या दिवशी बन्यामीनांची पंचवीस हजार माणसे मारली गेली. लढाईत त्यांनी शौर्य गजवले.⁴⁷ पण बन्यामीनांची सहाशे माणसे वाळवंटात निस्तून गेली. ती पळ काढून रिम्मोन खडकापर्यंत पोचली आणि तिथे त्यांनी चार महिने तळ दिला.

⁴⁸ इम्प्राएल लोकांनी बन्यामीनाच्या प्रदेशात फिरून तेथील प्रत्येक गावातील एकूण एक लोकांना ठार केले. सर्व गुरेंदोरे मारली. नासधूस केली. सर्व शहरे भस्मसात केली.

उरलेल्या बन्यामीन पुरुषांच्या लग्नाचा प्रश्न

21 आपल्यापैकी कोणीही बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी इम्प्राएल लोकांनी मिस्या येथे प्रतिज्ञा केली होती.

² इम्प्राएल लोक मग बेथेल येथे गेले, संध्याकाळपर्यंत ते तिथे परमेश्वरासमर बसून राहिले. दुःखाने ते मोठमोठ्याने ओरडत होते. ³ ते म्हणाले, “परमेश्वरा, तूच आमचा इम्प्राएलांचा परमेश्वर आहेस. आमच्यावर हे भयकर संकट का ओढवावे? आज आमच्यातला एक वंश का बरे नष्ट व्हावा?”

⁴ दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक वेदी बांधली आणि यज्ञपर्ण, शांति अपणे केली. ⁵ या मेळाव्याला हजार नाही असा इम्प्राएलांपैकी कुठला वंश आहे का अशी चौकशी त्यांनी सुरु केली. मिस्या येथे या मेळाव्याला जे कोणी येणार नाहीत अशांचा वधु केला जाईल अशी गंभीर प्रतिज्ञा त्यांनी केली होती म्हणून त्यांनी कसोरीने हा शोध सुरु केला.

⁶आपल्या बन्यामीन बांधवांबदल त्यांना पुढ्हा एकदा वाईट वाटले. ते म्हणाले, “इग्राएलचा एक वंश आज जवळपास नष्ट झाला आहे. ⁷बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत असी आपण परमेश्वरासमोर प्रतिज्ञा केली आहे. मग उरलेल्या बन्यामीन पुरुषांची लग्ने व्हायची कशी?”

⁸फुडे ते म्हणाले, “मिस्पा येथे आज इग्राएलच्या कोणत्या वंशाची गैरहंजरी आहे? येथे जमलेल्यात एक कोणीतरी दिसत नाहीत एवढे खेरो!” मग त्यांच्या लक्षकात आले की यावेश-गिलाद या शहरातून कोणीही आलेले नाही. ⁹त्यांनी सर्वांची मोजदाद करून यावेश-गिलाद मधून कोणीही न आल्याची खात्री करून घेतली. ¹⁰आणि इग्राएल लोकांनी बाराहजारांचे सैन्य यावेश-गिलादवर पाठवले. त्यांनी सैन्याला हुकूम केला, “तेथे जा आणि प्रत्येकाला तलवारीने कापून काढा अगदी बायका मुलांना सुध्दा सोडू नका. ¹¹हे तुम्ही केलेच पाहिजे. त्यांच्यातील कोणीही पुरुष शिल्लक राहता कामा नये आणि अविवाहित कुमारिका वगळता सर्व स्त्रियांनाही ठार करा.” सैनिकांनी या आदेशाची अमल बजावणी केली. ¹²या बाराहजार सैनिकांना यावेश-गिलादमध्ये चारशे तरुण कुमारिका आढळल्या त्यांना त्यांनी कनानातील शिलो येथील छावणीत आणले.

¹³मग इग्राएल लोकांनी रिम्पोन खडकाजवळ राहात असलेल्या बन्यामीन लोकांना निरोप पाठवून शांतीचा संदेश दिला. ¹⁴त्यामुळे ते इग्राएलमध्ये परत आले. इग्राएल लोकांनी यावेश-गिलादमधील मुरुंशी त्यांची लग्ने लावून दिली. पण तरीही मुली कमीच पडल्या.

¹⁵इतर वंशांपासून परमेश्वराने त्यांना अशाप्रकारे वेगळे केले म्हणून इग्राएल लोकांना या बन्यामीनांविषयी फारच वाईट वाटले. ¹⁶इग्राएलच्या वडिलधान्यांना वाटले, “बन्यामीनांच्या सर्व स्त्रिया तर मारल्या गेल्या मग आता या मागे राहिलेल्या काही बन्यामी-नंची लग्ने व्हायची कशी? ¹⁷त्यांचा वंश पुढे चालू राहिला पाहिजे. त्यांचे संसार पुढे

चालू राहिले नाहीत तर हा इग्राएल लोकांचा वंशच खुटेल.

¹⁸पण आपण तर आपल्या मुलींची लग्ने त्यांच्याशी लावून देऊ शकत नाही “जो कोणी आपली मुलगी बन्यामीनाला देव्हिल तो शापित असो” अशी आपण शपथ वाहिली आहे.

¹⁹यातून एक मार्ग आहे. शिलो नगरात दरवर्षी परमेश्वराचा उत्सव असतो. तो आता आलाच आहे.” (शिलो हे नगर बेथेलच्या पूर्वेला उत्तरेला, बेथेलहून शखेमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला आणि लबानाच्या दक्षिणेला वसलेले आहे.)

²⁰तेह्वा आपल्याला सुचले ली युक्ती वडिलधान्यांनी बन्यामीन लोकांना सापितली. ते म्हणाले, “तुम्ही द्राक्षमव्यात लपून बसा. ²¹या उत्सवात शिलोच्या तरुण मुली नृत्य करायला येतील. तिकडे लक्ष ठेवा त्या आल्या की बाहेर पडा आणि यातील एकेकीला पळवा मग आपल्या प्रांतात जाऊन त्यांच्याशी लग्न करा. ²²यामुलींचे बाप किंवा भाऊ आमच्याकडे तक्रारी घेऊन येतील पण आम्ही म्हणू “बन्यामीनांविषयी सहानुभूती बाळगा. करू द्या त्यांना लग्न. त्यांनी मुली नेल्या खन्या पण युद्ध तर केले नाही आपल्याशी. शिवाय यात आपली शपथ मोडायचे पापही लागत नाही. कारण मुलींना त्यांनी आपणहून नेले. आम्ही मुली देणर नाही अशी तुमची प्रतिज्ञा होती. तिला धक्का । लागलेला नाही. तुम्ही कोरे आपल्या मुलींची त्यांच्याशी लग्ने लावून दिलीत? बन्यामीनांनीच त्यांना तुमच्यातून उचलून नेले. तेह्वा तुमची शपथ मोडलेली नाही.”

²³बन्यामीनांनी तात्काळ तसे केले. मुलींचे नृत्य चाललेले असताना प्रत्येकाने स्वतःसाडी एकक मुलगी घेतली आणि आपल्या प्रांतात परतले. त्यांच्याशी लग्न केले. आपल्या प्रदेशात त्यांनी नगरे वसवली आणि तेथे ते राहू लागले. ²⁴मग इग्राएल लोकही आपाल्या प्रदेशात, कुठात, घरोघरी परतले.

²⁵त्या काढी त्यांच्यावर कोणी राजा राज्य करत नव्हता. त्यामुळे ज्याला जे योग्य वाटेल ते तो करी.

License Agreement for Bible Texts

World Bible Translation Center
Last Updated: September 21, 2006

Copyright © 2006 by World Bible Translation Center
All rights reserved.

These Scriptures:

- Are copyrighted by World Bible Translation Center.
- Are not public domain.
- May not be altered or modified in any form.
- May not be sold or offered for sale in any form.
- May not be used for commercial purposes (including, but not limited to, use in advertising or Web banners used for the purpose of selling online add space).
- May be distributed without modification in electronic form for non-commercial use. However, they may not be hosted on any kind of server (including a Web or ftp server) without written permission. A copy of this license (without modification) must also be included.
- May be quoted for any purpose, up to 1,000 verses, without written permission. However, the extent of quotation must not comprise a complete book nor should it amount to more than 50% of the work in which it is quoted. A copyright notice must appear on the title or copyright page using this pattern: "Taken from the HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™ © 2006 by World Bible Translation Center, Inc. and used by permission." If the text quoted is from one of WBTC's non-English versions, the printed title of the actual text quoted will be substituted for "HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™." The copyright notice must appear in English or be translated into another language. When quotations from WBTC's text are used in non-saleable media, such as church bulletins, orders of service, posters, transparencies or similar media, a complete copyright notice is not required, but the initials of the version (such as "ERV" for the Easy-to-Read Version™ in English) must appear at the end of each quotation.

Any use of these Scriptures other than those listed above is prohibited. For additional rights and permission for usage, such as the use of WBTC's text on a Web site, or for clarification of any of the above, please contact World Bible Translation Center in writing or by email at distribution@wbtc.com.

World Bible Translation Center
P.O. Box 820648
Fort Worth, Texas 76182, USA
Telephone: 1-817-595-1664
Toll-Free in US: 1-888-54-BIBLE
E-mail: info@wbtc.com

WBTC's web site – World Bible Translation Center's web site: <http://www.wbtc.org>

Order online – To order a copy of our texts online, go to: <http://www.wbtc.org>

Current license agreement – This license is subject to change without notice. The current license can be found at: <http://www.wbtc.org/downloads/biblelicense.htm>

Trouble viewing this file – If the text in this document does not display correctly, use Adobe Acrobat Reader 5.0 or higher. Download Adobe Acrobat Reader from:
<http://www.adobe.com/products/acrobat/readstep2.html>

Viewing Chinese or Korean PDFs – To view the Chinese or Korean PDFs, it may be necessary to download the Chinese Simplified or Korean font pack from Adobe. Download the font packs from:
<http://www.adobe.com/products/acrobat/acrasianfontpack.html>